

Heading:- NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute	
Source:- Various Publications	Date:- 13 June 2023

Business Standard

Headline : NSE and Maha govt sign MoU for investment education

NSE and Maha govt sign MoU for investment education

The National Stock of India (NSE) on Tuesday signed a memorandum of understanding (MoU) with the higher and technical education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute to create awareness among the public about various aspects of investing in capital markets. The initiative aims to provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

BS REPORTER

Buisness Standard

Headline: NSE, Maha, Moneybee Institute sign MoU to launch investor-awareness project

https://www.business-standard.com/markets/news/nse-maha-moneybee-institute-sign-mou-to-launch-investor-awareness-project-123061301150_1.html

The National Stock of India (NSE), on Tuesday, signed a tri-partite memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education department (HTED), Maharashtra government, and Moneybee Institute.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets, and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest.”

The MoU is a sign of NSE’s commitment to investor awareness and financial literacy, said Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE. “As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making,” he said. Recently, the exchange tied up with standup comedian and influencer ‘Aiyyo’ Shraddha to create an investor-awareness series called ‘Money Minded Malini’.

Shivani Dani Wakhare, Director, Moneybee Institute, said, “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way.”

The institute’s website says that it has been engaged in training related to finance and investments since 2007. They claim to have trained over 3 lakh students, industry participants, and investors through their online and offline sessions.

Buisness Standard

Headline: NSE, Maha, Moneybee Institute sign MoU to launch investor-awareness project

https://www.business-standard.com/markets/news/nse-maha-moneybee-institute-sign-mou-to-launch-investor-awareness-project-123061301150_1.html

The National Stock of India (NSE), on Tuesday, signed a tri-partite memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education department (HTED), Maharashtra government, and Moneybee Institute.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets, and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest.”

The MoU is a sign of NSE’s commitment to investor awareness and financial literacy, said Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE. “As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making,” he said. Recently, the exchange tied up with standup comedian and influencer ‘Aiyyo’ Shraddha to create an investor-awareness series called ‘Money Minded Malini’.

Shivani Dani Wakhare, Director, Moneybee Institute, said, “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way.”

The institute’s website says that it has been engaged in training related to finance and investments since 2007. They claim to have trained over 3 lakh students, industry participants, and investors through their online and offline sessions.

The Economic Times

Headline: Maha govt joins hands with NSE, Moneybee to create investor awareness on capital markets

<https://government.economictimes.indiatimes.com/news/education/maha-govt-joins-hands-with-nse-moneybee-to-create-investor-awareness-on-capital-markets/100982556>

A tri-partite memorandum of understanding (MoU) was signed with the Higher and Technical Education Department, Maharashtra, and Moneybee Institute, the NSE said in a statement.

Moneybee Institute to create awareness among the public about investing in the capital markets.

A tri-partite memorandum of understanding (MoU) was signed with the Higher and Technical Education Department, Maharashtra, and Moneybee Institute, the NSE said in a statement.

The pact aims to create awareness among the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis said Financial literacy is the need of the hour today. The state government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Moneybee.

"Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes," he added.

Capital markets play a crucial role in driving economic growth, and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential and existing investors.

NSE MD and CEO Ashishkumar Chauhan said the pact symbolises the exchange's commitment towards investor awareness and financial literacy.

Money Control

Headline: NSE, Maharastra Govt and Moneybee Institute sign MoU to launch investor-awareness programmes

<https://www.moneycontrol.com/news/business/markets/nse-maharastra-govt-and-moneybee-institute-sign-mou-to-launch-investor-awareness-programmes-10791951.html>

The National Stock of India (NSE) signed a tri-partite memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today... Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest.”

The MoU is a sign of NSE’s commitment to investor awareness and financial literacy, said Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE. “As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making,” he said. Recently, the exchange had tied up with standup comedian and influencer ‘Aiyyo’ Shraddha to create an investor-awareness series called ‘Money Minded Malini’.

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute, said, “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way.”

The institute’s website says that it has been engaged in training related to finance and investments since 2007. They claim to have trained over 3 lakh students, industry participants and investors through their online and offline sessions.

Dainik Bhaskar

Headline: Financial education will be given to investors: NSE signs MoU with Maharashtra government and Moneybee Institute

<https://www.bhaskar.com/business/news/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute-131401512.html>

नेशनल स्टॉक ऑफ इंडिया (NSE) ने आज मंगलवार (13 जून) को हायर एंड फिनेंशियल एजुकेशन डिपार्टमेंट (HTED), महाराष्ट्र सरकार और मनीबी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ एक द्विपक्षीय समझौता ज्ञापन (MoU) पर हस्ताक्षर किए। इस MoU का उद्देश्य कैपिटल मार्केट में निवेश के इवेंट्स पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना, निवेशकों को ठीक और प्रौद्योगिकी जानकारी प्रदान करना है। इससे उन्हें निवेश के बारे में फैसले लेने में सक्षम बनाया जा सके।

फाइनेंशियल इल्टरेसी आज समय की आवश्यकता: देवेन्द्र फणविस
महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेन्द्र फणविस ने कहा, 'वर्तनीय साक्षरता (फाइनेंशियल इल्टरेसी) आज समय की

आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार, NSE और मनीबी द्वारा किए गए समझौते के जरूर लाखों लोगों को साक्षर बनाने की कोशिश करने जा रही है। इस पहल के माध्यम से साइबर धोखाधड़ी से बचने, पोजी स्कीम्स के बारे में

जागरूकता पैदा करने और कैसे और कहाँ निवेश करना है, इसके बारे में मागदशन इदया जाएगा। मैं NSE और मनीबी इंस्टीट्यूट को इस पहल के लिए बधाई देता हूँ।'

निवेशकों को ठीक जानकारी देने के साथ सशक्त बनाया जाएगा

NSE के MD और CEO आशीषकुमार चौहान ने कहा, 'महाराष्ट्र सरकार और मनीबी इंस्टीट्यूट के साथ MoU

निवेशक जागरूकता और फाइनेंशियल इल्टरेसी के प्रदत्त हमारे कडमटमेंट का प्रतीक है। हम बेहतर फैसले लेने के लिए निवेशकों को ठीक जानकारी के साथ सशक्त बनाने के लिए प्रदत्त हैं।'

वर्तनीय साक्षरता अभियान को शुरू करने वाला पहला राज्य बना महाराष्ट्र
मनीबी इंस्टीट्यूट की व्हायरल वीडियो रिवॉननी दाननी वाखरे ने कहा, 'महाराष्ट्र इस तरह के ठोस तरीके से वर्तनीय साक्षरता अभियान को सडिय रूप से शुरू करने वाला पहला राज्य बन गया है। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेन्द्र फणविस जैसे नेतृत्व और NSE के समर्थन के साथ यह पहल निरंतर लाएगी और महाराष्ट्र के नागरिकों को ठगे जाने से बचाएगी।' कैपिटल मार्केट आर्थिक इवकास को चलाने में महत्वपूर्ण निरूहका इनिाते हैं। वहीं नए और मौजूदा

निवेशकों के लिए इसक्योररटीज मार्केट में इशक्षा और जागरूकता को बढ़ावा देना जरूरी है।

The New Man of India

Headline: NSE signs MoU with Maharashtra Govt & Moneybee Institute

THE NEWSMAN OF INDIA

A Revolution in Digital Media

Tuesday 13th June 2023

About Us Contact Us

NSE signs MoU with Maharashtra Govt & Moneybee Institute

Jun 13th, 2023 7:59 pm | By [TheNewmanofIndia.com](#) | Category: [LATEST NEWS](#)

(THE NEWSMAN NEWSMAN OF INDIA.COM) National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions. Devendra Fadnis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative." Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making." Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped." Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

GOVERNMENT NEWS

- [Uttam Lal takes over as Director \(Personnel\) NHPC](#) 06/13/2023
- [NSE signs MoU with Maharashtra Govt & Moneybee Institute](#) 06/13/2023
- [One and a half dozen AS level appointments](#) 06/12/2023
- [LIC Chairperson announces relaxations for victims of Balasore Tragedy](#) 06/10/2023
- [S. Sonowal launches 'SAGAR SAMRIDHI'](#) 06/09/2023

Comments are closed.

SECL
SPECIAL ECONOMIC ZONE
CATERING TO THE GROWING NEEDS OF A NATION

THE NEWSMAN OF INDIA

"A Revolution in digital media"

THE NEWSMAN OF INDIA

ADVERTISE HERE
GET THE BEST ADVERTISING OPPORTUNITIES AT 2023

CONTACT US AT: [THENEWSMANOFINDIA.COM](#)

BSE

Beware of such false claims
Only deal with SEBI-registered intermediaries

NMDC

It requires Experience/Skill, Knowledge, High-Risk Tolerance.

WAPCOS

WAPCOS Limited
A Government of India Enterprise
Ministry of Public Works

The News Man of India

Headline: NSE signs MoU with Maharashtra Govt & Moneybee Institute

<https://thenewsmanofindia.com/nse-signs-mou-with-maharashtra-govt-moneybee-institute/>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions. Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative." Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making." Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped." Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Devdiscourse

Headline: NSE joins hands with Maha govt, Moneybee to create awareness on investing in capital mkts

<https://www.devdiscourse.com/article/science-environment/2487116-nse-joins-hands-withmaha-govt-moneybee-to-create-awareness-on-investing-in-capital-mkts>

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis said Financial literacy is the need of the hour today. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi scheme, he added. Capital markets play a crucial role in driving economic growth, and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential and existing investors. NSE MD and CEO Ashishkumar Chauhan said the pact symbolises the exchanges commitment towards investor awareness and financial literacy.

Leading bourse NSE on Tuesday said it has collaborated with the Maharashtra government and Moneybee Institute to create awareness among the public about investing in the capital markets.

A tri-partite memorandum of understanding (MoU) was signed with the Higher and Technical Education Department, Maharashtra, and Moneybee Institute, the National Stock Exchange (NSE) said in a statement.

The pact aims to create awareness among the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions. Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis said Financial literacy is the need of the hour today. The state government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Moneybee. "Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi scheme," he added.

Capital markets play a crucial role in driving economic growth, and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential and existing investors.

NSE MD and CEO Ashishkumar Chauhan said the pact symbolises the exchange's commitment towards investor awareness and financial literacy.

(This story has not been edited by Devdiscourse staff and is auto-generated from a syndicated feed.)

City Air News

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://www.cityairnews.com/content/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Mumbai, June 13, 2023: National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Latestly

Headline: Latest News | NSE Joins Hands with Maha Govt, Moneybee to Create Awareness on Investing in Capital Mkts

<https://www.latestly.com/agency-news/latest-news-nse-joins-hands-with-maha-govt-moneybee-to-create-awareness-on-investing-in-capital-mkts-5198803.html>

Get latest articles and stories on Latest News at LatestLY. Leading bourse NSE on Tuesday said it has collaborated with the Maharashtra government and Moneybee Institute to create awareness among the public about investing in the capital markets.

New Delhi, Jun 13 (PTI) Leading bourse NSE on Tuesday said it has collaborated with the Maharashtra government and Moneybee Institute to create awareness among the public about investing in the capital markets.

A tri-partite memorandum of understanding (MoU) was signed with the Higher and Technical Education Department, Maharashtra, and Moneybee Institute, the National Stock Exchange (NSE) said in a statement.

The pact aims to create awareness among the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis said Financial literacy is the need of the hour today. The state government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Moneybee.

"Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi scheme," he added.

Capital markets play a crucial role in driving economic growth, and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential and existing investors.

NSE MD and CEO Ashishkumar Chauhan said the pact symbolises the exchange's commitment towards investor awareness and financial literacy.

(This is an unedited and auto-generated story from Syndicated News feed, LatestLY Staff may not have modified or edited the content body)

News Room Post

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://newsroompost.com/business/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/5260829.html>

Mumbai: National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Global News on Network

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<http://globalnewsonnetwork.com/2023/06/13/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

Mumbai, 13th June 2023 (GNI): National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped," stated in a press release.

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors

Shafaqna

Headline: NSE, Maha, Moneybee Institute sign MoU to launch investor-awareness project

<https://in.shafaqna.com/EN/AL/6066447>

The National Stock of India (NSE), on Tuesday, signed a tri-partite memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education department (HTED), Maharashtra government, and Moneybee Institute.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets, and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest.”

The MoU is a sign of NSE’s commitment to investor awareness and financial literacy, said Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE. “As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making,” he said. Recently, the exchange tied up with standup comedian and influencer ‘Aiyyo’ Shraddha to create an investor-awareness series called ‘Money Minded Malini’.

Shivani Dani Wakhare, Director, Moneybee Institute, said, “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way.”

The institute’s website says that it has been engaged in training related to finance and investments since 2007. They claim to have trained over 3 lakh students, industry participants, and investors through their online and offline sessions.

Flipboard

Headline: NSE, Maharastra Govt and Moneybee Institute sign MoU to launch investor-awareness programmes

<https://flipboard.com/topic/maharashtra/-/a-L7btuB5oRpy1uBEJW4Unyg%3Aa%3A3108465186-%2F0>

The National Stock of India (NSE) signed a tri-partite memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today... Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest.”

The MoU is a sign of NSE’s commitment to investor awareness and financial literacy, said Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE. “As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making,” he said. Recently, the exchange had tied up with standup comedian and influencer ‘Aiyyo’ Shraddha to create an investor-awareness series called ‘Money Minded Malini’.

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute, said, “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way.”

The institute’s website says that it has been engaged in training related to finance and investments since 2007. They claim to have trained over 3 lakh students, industry participants and investors through their online and offline sessions.

Beamstart

Headline: NSE, Maha, Moneybee Institute sign MoU to launch investor-awareness project

<https://beamstart.com/news/nse-maha-moneybee-institute-sign-16866735632076>

The National Stock of India (NSE), on Tuesday, signed a tri-partite memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education department (HTED), Maharashtra government, and Moneybee Institute.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets, and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest.”

The MoU is a sign of NSE’s commitment to investor awareness and financial literacy, said Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE. “As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making,” he said. Recently, the exchange tied up with standup comedian and influencer ‘Aiyyo’ Shraddha to create an investor-awareness series called ‘Money Minded Malini’.

Shivani Dani Wakhare, Director, Moneybee Institute, said, “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way.”

The institute’s website says that it has been engaged in training related to finance and investments since 2007. They claim to have trained over 3 lakh students, industry participants, and investors through their online and offline sessions.

News Drum

Headline: NSE joins hands with Maha govt, Moneybee to create awareness on investing in capital mkts

<https://www.newsdrum.in/business/nse-joins-hands-with-maha-govt-moneybee-to-create-awareness-on-investing-in-capital-mkts>

Leading bourse NSE on Tuesday said it has collaborated with the Maharashtra government and Moneybee Institute to create awareness among the public about investing in the capital markets.

A tri-partite memorandum of understanding (MoU) was signed with the Higher and Technical Education Department, Maharashtra, and Moneybee Institute, the National Stock Exchange (NSE) said in a statement.

The pact aims to create awareness among the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions. Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis said Financial literacy is the need of the hour today. The state government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Moneybee. "Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi scheme," he added.

Capital markets play a crucial role in driving economic growth, and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential and existing investors.

NSE MD and CEO Ashishkumar Chauhan said the pact symbolises the exchange's commitment towards investor awareness and financial literacy. PTI SP BAL BAL

Equity Bulls

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://www.equitybulls.com/category.php?id=333888>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Send Story

Headline: NSE, Maha, Moneybee Institute sign MoU to launch investor-awareness project

<https://sendstory.co/news/nse-maha-moneybee-institute-sign-16866738634329>

The National Stock of India (NSE), on Tuesday, signed a tri-partite memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education department (HTED), Maharashtra government, and Moneybee Institute.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets, and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest.”

The MoU is a sign of NSE’s commitment to investor awareness and financial literacy, said Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE. “As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making,” he said. Recently, the exchange tied up with standup comedian and influencer ‘Aiiyo’ Shraddha to create an investor-awareness series called ‘Money Minded Malini’.

Shivani Dani Wakhare, Director, Moneybee Institute, said, “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way.”

The institute’s website says that it has been engaged in training related to finance and investments since 2007. They claim to have trained over 3 lakh students, industry participants, and investors through their online and offline sessions.

India Posten

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institut

<https://india.postsen.com/local/678651.html>

The National Stock of India (NSE), on Tuesday, signed a tri-partite memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education department (HTED), Maharashtra government, and Moneybee Institute.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets, and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest."

The MoU is a sign of NSE's commitment to investor awareness and financial literacy, said Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE. "As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making," he said. Recently, the exchange tied up with standup comedian and influencer 'Aiiyo' Shraddha to create an investor-awareness series called 'Money Minded Malini'.

Shivani Dani Wakhare, Director, Moneybee Institute, said, "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way."

The institute's website says that it has been engaged in training related to finance and investments since 2007. They claim to have trained over 3 lakh students, industry participants, and investors through their online and offline sessions.

15 Minute News

Headline: NSE, Maha, Moneybee Institute sign MoU to launch investor-awareness project

<https://www.15minutenews.com/article/2023/06/13/230463832/nse-maha-moneybee-institute-sign-mou-to-launch-investor-awareness-project/>

The National Stock of India (NSE), on Tuesday, signed a tri-partite memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education department (HTED), Maharashtra government, and Moneybee Institute.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets, and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest.”

The MoU is a sign of NSE’s commitment to investor awareness and financial literacy, said Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE. “As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making,” he said. Recently, the exchange tied up with standup comedian and influencer ‘Aiyyo’ Shraddha to create an investor-awareness series called ‘Money Minded Malini’.

Shivani Dani Wakhare, Director, Moneybee Institute, said, “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way.”

The institute’s website says that it has been engaged in training related to finance and investments since 2007. They claim to have trained over 3 lakh students, industry participants, and investors through their online and offline sessions.

Headline : National Stock Exchange signs tri-partite agreement with state government on Financial Cyber defence

મુંબઈના સમાચાર 13 જુન 2023 ૨૩ અરસપરસ

નાણાંકીય સાયબર સંરક્ષણ પર નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જે કર્યા રાજ્ય સરકાર સાથે ત્રિપક્ષીય કરાર

સાયબર કાર્ડમથી પોતાને કેવી રીતે બચાવી શકાય અને રોકાણકારોએ સુરક્ષિત રહેવા માટે કઈ સાવચેતી રાખવી જોઈએ તે અંગે રાજ્યમાં ટૂંક સમયમાં એક વિશેષ અભિયાન હાથ ધરવામાં આવશે. આ માટે ઉચ્ચ અને ટેકનિકલ શિક્ષણ વિભાગ, નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ મણિ બી પ્રા. લિ. મંગળવારે (૧૩ જૂન) તેમની વચ્ચે ત્રિપક્ષીય એમઓયુ પર હસ્તાક્ષર કરવામાં આવ્યા હતા. દેશમાં પ્રથમ વખત, મહારાષ્ટ્ર રાજ્યમાં આ પ્રકારના નાણાકીય સાયબરતા કરાર પર હસ્તાક્ષર કરવામાં આવ્યા છે.

મુખ્ય પ્રધાન એકનાથ શિંદે, નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસ, ઉચ્ચ અને તકનીકી શિક્ષણ પ્રધાન ચંદ્રકાંત પાટીલ, વિભાગના મુખ્ય સચિવ વિકાસ ચંદ્ર રસ્તોગી, મણિ બી પ્રો. લિ. નાણાકીય સાયબરતા એગેન્ડા આ કરાર પર ડિરેક્ટર શિલાની દાની વખરે, નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જના ચીફ મેનેજર અમીશ પટેલ, શ્રીરામ કૃષ્ણન અને સંબંધિત અધિકારીઓની હાજરીમાં હસ્તાક્ષર કરવામાં આવ્યા હતા.

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ કોલેજના શિક્ષકો, તેમજ રાજ્યમાં યુનિવર્સિટીઓ અને કોલેજો (હાઈસ્કૂલ) દ્વારા બિન-શિક્ષણ કર્મચારીઓ અને વિદ્યાર્થીઓ માટે અને મની બી પ્રા. લિ. તેમના દ્વારા રાજ્યમાં ટૂંક સમયમાં વિશેષ નાણાકીય સાયબરતા અભિયાન અમલમાં મૂકવામાં આવશે. આ અભિયાનમાં વિવિધ વિષયો પર માર્ગદર્શન આપવામાં આવશે અને આ નાણાકીય સાયબરતા કાર્યક્રમ સંપૂર્ણપણે મફત રહેશે.

આમાં, શેર માર્કેટમાં ક્યારે રોકાણ કરવું?, મ્યુચ્યુઅલ ફંડમાં ક્યારે રોકાણ કરવું?, રોકાણ કરતી વખતે શું સાવચેતી રાખવી જોઈએ? આ અંગે વિશેષ અભિયાન દ્વારા માર્ગદર્શન આપવામાં આવશે. તેમજ નાણાકીય રોકાણની કાળજી કેવી રીતે રાખવી? અને સાયબર કાર્ડમથી રક્ષણ કેવી રીતે મેળવવું? આ અંગે માર્ગદર્શન પણ આપવામાં આવશે. ડિજિટલ સિસ્ટમ સુરક્ષા અને સાયબર હુમલાઓને રોકવા માટે જરૂરી કૌશલ્યો અને જ્ઞાન સાથે વિદ્યાર્થીઓને શિક્ષિત અને તાલીમ આપવા માટે આ અભિયાન અમલમાં મૂકવામાં આવશે.

મુંબઈના સમાચાર 13 જુન 2023 ૨૪ અરસપરસ

The Economic Times

Headline: Maha govt joins hands with NSE, Moneybee to create investor awareness on capital markets

<https://government.economictimes.indiatimes.com/news/education/maha-govt-joins-hands-with-nse-moneybee-to-create-investor-awareness-on-capital-markets/100982556>

A tri-partite memorandum of understanding (MoU) was signed with the Higher and Technical Education Department, Maharashtra, and Moneybee Institute, the NSE said in a statement.

Moneybee Institute to create awareness among the public about investing in the capital markets.

A tri-partite memorandum of understanding (MoU) was signed with the Higher and Technical Education Department, Maharashtra, and Moneybee Institute, the NSE said in a statement.

The pact aims to create awareness among the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis said Financial literacy is the need of the hour today. The state government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Moneybee.

"Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes," he added

Capital markets play a crucial role in driving economic growth, and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential and existing investors.

NSE MD and CEO Ashishkumar Chauhan said the pact symbolises the exchange's commitment towards investor awareness and financial literacy.

The Times of India

Headline: Maharashtra government signs MoU with NSE and Moneybee institute for investor awareness programme

<https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/maharashtra-government-signs-mou-with-nse-and-moneybee-institute-for-investor-awareness-programme/articleshow/100985473.cms?from=mdr>

In a bid to increase financial literacy and prevent investors losing money, the Maharashtra government has entered into a tri-partite agreement with the National Stock Exchange and Nagpur-based Moneybee institute.

The tri-partite memorandum of understanding was signed by the National Stock of India (NSE), the Higher and Technical Education Department (HTED), the Government of Maharashtra, and Moneybee Institute. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, deputy chief minister of Maharashtra, said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government will try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative, will be guided to avoid cyber fraud, and create awareness about Ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE, said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Nagpur-based Moneybee Institute provides training related to finance and investments through online and classroom trainings.

Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute, said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

The Hindu Business Line

Headline: Tri-partite MoU. NSE joins hands with Maha govt, Moneybee to create awareness on investing in capital markets

<https://www.thehindubusinessline.com/markets/nse-joins-hands-with-maha-govt-moneybee-to-create-awareness-on-investing-in-capital-markets/article66968032.ece>

Leading bourse NSE on Tuesday said it has collaborated with the Maharashtra government and Moneybee Institute to create awareness among the public about investing in the capital markets.

A tri-partite memorandum of understanding (MoU) was signed with the Higher and Technical Education Department, Maharashtra, and Moneybee Institute, the National Stock Exchange (NSE) said in a statement.

The pact aims to create awareness among the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions. Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis said Financial literacy is the need of the hour today. The state government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Moneybee. "Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi scheme," he added.

Also read: NSE, BSE battle it out for equity derivative market

Capital markets play a crucial role in driving economic growth, and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential and existing investors.

NSE MD and CEO Ashishkumar Chauhan said the pact symbolises the exchange's commitment towards investor awareness and financial literacy.

Deccan Herald

Headline: Maharashtra government inks deal with NSE, Moneybee Institute

<https://www.deccanherald.com/national/west/maharashtra-government-inks-deal-with-nse-moneybee-institute-1227723.html>

In a first among Indian states, the Maharashtra government has inked a deal with the National Stock Exchange of India (NSE) and Moneybee Institute Pvt Ltd to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets and bringing in larger financial literacy among the common people.

The tripartite MoU among the Maharashtra government's Higher and Technical Education Department (HTED), NSE and Moneybee Institute was signed in the presence of Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis, who is also the Finance Minister and Higher and Technical Education Minister Chandrakant Patil.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

"This MoU would go a long way in ensuring financial literacy among the people," Shinde said.

"Financial literacy is the need of the hour today. The Maharashtra government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Moneybee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest," added Fadnavis.

"The MoU with the Maharashtra government and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making," noted NSE MD & CEO Ashishkumar Chauhan.

Moneybee Institute Director Shivani Dani Wakhare said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. The MoU will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

ANI News

Headline: NSE, Maharashtra govt, Moneybee Institute ink MoU to launch investor awareness programmes

[https://www.aninews.in/news/business/business/nse-maharashtra-govt-moneybee-institute-ink-mou-to-launch-investor-awareness-programmes20230614111009/#:~:text=Mumbai%20\(Maharashtra\)%20%5BIndia%5D,exchange%20said%20in%20a%20release](https://www.aninews.in/news/business/business/nse-maharashtra-govt-moneybee-institute-ink-mou-to-launch-investor-awareness-programmes20230614111009/#:~:text=Mumbai%20(Maharashtra)%20%5BIndia%5D,exchange%20said%20in%20a%20release)

The National Stock of India (NSE) signed a tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED) of Maharashtra, and Moneybee Institute, the stock exchange said in a release.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

NSE began operations in 1994 and is ranked as the largest stock exchange in India in terms of total and average daily turnover for equity shares every year since 1995, based on market regulator SEBI data.

"Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making," Ashishkumar Chauhan, MD and CEO, of NSE, was quoted as saying in the release. Capital markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market to all investors.

"Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest," Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra, said and congratulated NSE and Money Bee Institute for the initiative.

Indians are increasingly entering into the investments arena, particularly stocks, in recent years. The rising number of new demat accounts suggests so.

"Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution and prevent citizens of Maharashtra from being duped," said Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute.

ABP Live

Headline: Stock Market News: IT Index Down - Nifty consolidating at 18,700!

<https://telugu.abplive.com/business/mutual-funds/stock-market-opening-14-june-2023-indices-trade-lower-with-nifty-at-18-700-it-drags-metals-shine-98392>

Stock Market Opening 14 June 2023:

ఈ మార్కెట్ టీల్ బుధవారం స్పె లక్ష్మి నష్టం మొదలయ్యాయి. ఆలటైమ్ హై దిశగా వెళ్లే కోరమంల్లో రన్నూ లిడింగ్ పన అవుతున్నాయి. టీల్ల మార్కెట్ ట్ నంచు మిక్స్ మన్ కేతాలు అందాయాయి. ఎనఎస్ ఈ నెఫ్టీ (NSE Nifty) 12 పాయెంట్ల తగ్గి 18,703 బీఎస్ ఈ సెన్సెక్స్ (BSE Sensex) 90 పాయెంట్ల తగ్గి 63,053 వదద కొనాగుతున్నాయి. ఐటీ సూచీ భారీగా పడంది. మెట్లా సూచీ బాగా పెరిగింది. BSE Sensex (బీఎస్ ఈ సెన్సెక్స్) కోతం సెప్టెంబర్ 63,143 వదద ముగిసిన బీఎస్ ఈ సెన్సెక్స్ నేడం 63,115 వదద మొదలంది. 63,013 ఇంక్లౌడ్ రెన్జిన్ నెక్స్ తాంది. 63,232 వదద ఇంక్లౌడ్ గర్రన్జిన్ నెక్స్ అందుకంది. ఉదయం 10 గంట్లక్ 90 పాయెంట్ల నపంతో 63,052 వదద కొనాగుతుంది.

NSE Nifty (ఎనఎస్ ఈ నెఫ్టీ)

మంగళవారం 18,716 వదద ముగిసిన ఎనఎస్ ఈ నెఫ్టీ బుధవారం 18,744 వదద ఒపెనంది. 18,690 ఇంక్లౌడ్ రెన్జిన్ నెక్స్ చరంకంది. 18,753 వదద ఇంక్లౌడ్ గర్రన్జిన్ నెక్స్ అందుకంది. ఉదయం 12 పాయెంట్ల తగ్గి 18,703 వదద కోడవుతుంది.

Nifty Bank (బాంంక నెఫ్టీ)

నెఫ్టీ బాంంక యంది. ఉదయం 44,181 వదద మొదలంది. 43,964 వదద ఇంక్లౌడ్ రెన్జిన్ నపవో నెక్స్ తాంది. 44,212 వదద ఇంక్లౌడ్ గర్రన్జిన్ నెక్స్ అందుకంది. కోపన్తం 96 పాయెంట్ల తగ్గి 43,983 వద చలింంది.

Gainers and Lossers (కెప్ గెయినెస్ , లెస్ లాస్సెస్)

నెఫ్టీ 50ల్ల 22 రంపెనీలు లాభాల్ల 28 నష్టం ఉన్నాయి. ఈ రన్నూ మస్, జేఎస్ డబ్ల్యూ , ఈ టీల్

రీల, హందూల్లై , పవర్ క్లగ్గడ పరేరం లాభపడ్డాయే. భారతీ ఎయిస్టెటెల, లజాజ్ ఫిన్సెస్ , ఇండెసెండ బూం , లజాజ్ ఫైన్సెస్ , హీరోమోటో కార్స్ పేరం తగాయి. ఎఫ్ఎంజీజీ, మెటల్, పీఎస్ టూ బూం , రన్ మర్ డూ రబల సాచీలు ఎగ్గశాయే. బూంక, ఆటో, ఫైన్సెస్ , ఐటీ, ఫైవేట్ల బూంక, రియల్టే సాచీలు ఎరుపకెకారే యే.

లంగారం, వండ ధరలు (Gold, Silver Prices)

నేడం విలంవైన లీహాల్ ధరలు తగాయి. 24 కార్ ర్కటస్ చభ మైన లంగారం 10 కోగముల్ ధర రూ.400 త్గిరూ.60,050 గా ఉంది. రీల్ వండ రూ.100 త్గిరూ.74,000 వదద కెనాగుతోందే. పాననం 10 కోగముల్ ధర రూ.460 త్గిరూ.25,890 వదద ఉంది.

Also Read: ఆధార్ ఫ్టెట అప్డేషనక ఇవాళే లాస డేట, రేపట్ల ంచి చార్పాపడుదేద

Disclaimer: ఈ వార్ంకేవల్ంం స్మాచారం కోస్ంం మార్తమే. మ్య చంవల ఫండం, మార్కెట్, కోపో

రగ్గనీ , పేరం, ఫార్క , రమొడట్లీల పరే పరేట్లలు ఒడందొడుకల్క ల్లనవుతుంయే. మార్కెట్ పరసిశితులన లన ఆయ్ పెట్లలడ థన్ల రాలడ మారుతుంట్లందే. ఫలాన్ మ్య చంవల ఫండం, కోపో రగ్గనీ ల్ల పరేట్లలడ హెల్ని లేదా ఉపసంహరించుకోవాలి 'abp దేశం' చరపప డం లేదం. పరేట్లలడ పరే ముందం, లేదా ఉపసంహరించుకనే ముందు అని

వివరాలు పరిశీలించడం ముఖంం. అవసరమైతే సర్వేక్షేస్తకోవడం మంచిది. డ ఫ్టెస్సనీ అడ్డవ జర నంచీ స్టా

నేడం విలయవైన లీలహూల్ ధరలు తగాదియి. 24 కరూ ర్కటన్ సీవ చభ మైన లంగారం 10
కోగములర్ ధర రూ.400 తగ్గి రూ.60,050గా ఉంది. లీల వండ రూ.100 తగ్గి రూ.74,000 వదద
కొనగుతోంది. పాననం 10 కోగములర్ ధర రూ.460 తగ్గి రూ.25,890 వదద ఉంది.

Also Read: ఆధార్య్ కోట అప్డేషనక ఇవాళే లాస డేట, రేపట్టాంచి చార్జ్ పడుదది

Disclaimer: ఈ వార్తకేవలం సాచారం కోసం మాత్రమే. మ్య చంవల ఫండం, మాక్సరేట, కోవి

రగ్గనీ, మేరం, ఫార్మా, రమొడటల్ల పరే పరేట్లలడులు ఒడందొడుకలక్ కల్లనవుతుంయి.
మార్కెట పరసిసితులన్ లన ఆయ్ పెట్లలడ రధన్ల రాలడ మారుతుంట్లంది. ఫలాన్స
మ్య చంవల ఫండం, కోవి రగ్గనీ ల్ల పరేట్లలడ హెలన్ లేదా ఉపసంహరించుకోవాల్సి 'abp
దేశం' చరేపప డం లేదం. పరేట్లలడ పరే ముందం, లేదా ఉపసంహరించుకనే ముందు
అని

వివరాలు పరశిలించడం ముఖంం.
అవసరమైతే సర్కిక్రైస్తకోవడం మంచిది.

డ
ఫైన్సెన
రియ
ల అడ్వవ జర నంచసి స్టా

Lokmat Times

Headline: NSE, Maharashtra govt, Moneybee Institute ink MoU to launch investor awareness programmes

<https://www.lokmatimes.com/business/nse-maharashtra-govt-moneybee-institute-ink-mou-to-launch-investor-awareness-programmes/>

The National Stock of India (NSE) signed a tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED) of Maharashtra, and Moneybee Institute, the stock exchange said in a release.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

NSE began operations in 1994 and is ranked as the largest stock exchange in India in terms of total and average daily turnover for equity shares every year since 1995, based on market regulator SEBI data.

"Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making," Ashishkumar Chauhan, MD and CEO, of NSE, was quoted as saying in the release.

Capital markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market to all investors.

"Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest," Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra. said and congratulated NSE and Money Bee Institute for the initiative.

Indians are increasingly entering into the investments arena, particularly stocks, in recent years. The rising number of new demat accounts suggests so.

"Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution and prevent citizens of Maharashtra from being duped," said Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute.

Zee 5

Headline: NSE, Maharashtra govt, Moneybee Institute ink MoU to launch investor awareness programmes

<https://www.zee5.com/articles/nse-maharashtra-govt-moneybee-institute-ink-mou-to-launch-investor-awareness-programmes>

The National Stock of India (NSE) signed a tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED) of Maharashtra, and Moneybee Institute, the stock exchange said in a release.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

NSE began operations in 1994 and is ranked as the largest stock exchange in India in terms of total and average daily turnover for equity shares every year since 1995, based on market regulator SEBI data.

"Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making," Ashishkumar Chauhan, MD and CEO, of NSE, was quoted as saying in the release.

Capital markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market to all investors.

"Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest," Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra. said and congratulated NSE and Money Bee Institute for the initiative.

Indians are increasingly entering into the investments arena, particularly stocks, in recent years. The rising number of new demat accounts suggests so.

"Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution and prevent citizens of Maharashtra from being duped," said Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute. (ANI)

મનનીબી પ્રા. ત્રિવેણી ટ્રસ્ટીશ્રી દાની કહ્યું કે આવા નક્કર રસ્તે નાણાકીય સાક્ષરતા ઈન્સ્ટિટ્યુટ ત્રિવેણી વાનખેરએ

ઝુબેશ ચલાવનાર મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફાવડેશની આગેવાની અને એનએસઈના ટોકા દ્વારા મહારાષ્ટ્રના નાગરિકો છેતરપોમાંથી બચી શકશે.

રોકાણકારોને જાગૃત કરવા અને તેમને છેતરપિંડીથી બચાવવા અનોખી પહેલ

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ, મહારાષ્ટ્ર સરકાર અને મની બી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે મળીને ઇન્વેસ્ટરોને આપશે માર્ગદર્શન



નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ ઓફ ઇન્ડિયા (NSE)એ હાયર એન્ડ ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ, મહારાષ્ટ્ર સરકાર અને મની બી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડ સાથે એક ત્રિપક્ષી સમજૂતી-કરાર કર્યો છે. આ કરારનો હેતુ લોકોને મૂડીબજારમાં રોકાણ કરવા સંબંધિત વિવિધ પાસાં વિશે જાગૃત કરવાનો છે. લોકો રોકાણ વિશેનો નિર્ણય યોગ્ય માહિતી અને જાણકારીના આધારે લઈ શકે એ માટે પ્રેક્ટિકલ જ્ઞાન પુરું પાડવાનો હેતુ આ સમજૂતી-કરારનો છે. મુખ્ય પ્રધાન એકનાથ

શિંદે, નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસ, હાયર એન્ડ ટેકનિકલ એજ્યુકેશન પ્રધાન ચંદ્રકાંત પાટીલ, નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જના ચીફ મેનેજર અમિષ પટેલ અને અન્ય અધિકારીઓની ઉપસ્થિતિમાં આ કરાર પર હસ્તાક્ષર કરવામાં આવ્યા હતા.

આ પ્રસંગે મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસે કહ્યું કે 'નાણાકીય સાક્ષરતા એ અત્યારના સમયની તાતી આવશ્યકતા છે. NSE અને મની બી દ્વારા કરવામાં આવેલા કરાર મારફત લાખો લોકો સાક્ષર

બનશે. આવી પહેલ કરનારું મહારાષ્ટ્ર સૌપ્રથમ રાજ્ય છે જ્યાં લોકોને સાઇબર છેતરપિંડીથી, પોન્ઝી સ્કીમ્સથી કેમ બચવું અને ક્યાં કેવી રીતે રોકાણ કરવું એની માહિતી પૂરી પાડવામાં આવશે. આ પહેલ બદલ હું NSE અને મની બીને અભિનંદન આપું છું.'

NSEના મેનેજિંગ ડિરેક્ટર અને ચીફ એક્ઝિક્યુટિવ ઓફિસર આશિષકુમાર ચૌહાણે કહ્યું કે 'મહારાષ્ટ્ર સરકાર અને મની બી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે કરવામાં આવેલા આ સમજૂતી-કરાર અમારી રોકાણકાર જાગૃતિ

અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યેની પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે આ સહયોગ-સફર શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે યોગ્ય નિર્ણય કરવા આવશ્યક માહિતી પૂરી પાડવા કટિબદ્ધ છીએ.'

મની બી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડના ડિરેક્ટર શિવાની દાણી વખરેએ કહ્યું કે 'આવા નક્કર રસ્તે નાણાકીય સાક્ષરતા ઝુંબેશ ચલાવનારું મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસની આગેવાની અને NSEના ટેકા દ્વારા મહારાષ્ટ્રના નાગરિકો છેતરપિંડીથી બચી શકશે.'

Headline : NSE, Maharashtra govt, Moneybee Institute ink MoU to launch investor awareness programmes

રોકાણકાર જાગૃતિ માટે એનએસઈ, મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ વચ્ચે સમજૂતી કરાર

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ ઓફ ઇન્ડિયા (એનએસઈ)એ હાયર એન્ડ ટેકનિકલ એજ્યુકેશન રિપાર્ટમેન્ટ, મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડ સાથે એક ત્રિપક્ષી સમજૂતી કરાર કર્યો છે, જેનો હેતુ લોકોને મૂડીબજારમાં રોકાણ કરવા સંબંધિત વિવિધ પાસાં પ્રતિ જાગૃત કરવાનો છે. લોકો રોકાણ વિશેનો નિર્ણય યોગ્ય માહિતી અને જાણકારીના આધારે લઈ શકે એ માટે પ્રેક્ટિકલ જ્ઞાન પૂરું પાડવાનો હેતુ આ સમજૂતી કરારનો છે.

મુખ્ય પ્રધાન એકનાથ શિંદે, નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસ, હાયર ટેકનિકલ એન્ડ ટેકનિકલ એજ્યુકેશન પ્રધાન ચંદ્રકાંત પાટીલ, નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જના ચીફ મેનેજર અમીષ પટેલ અને અન્ય અધિકારીઓની ઉપસ્થિતિમાં આ કરાર પર હસ્તાક્ષર કરવામાં આવ્યા હતા.

આ પ્રસંગે મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસે કહ્યું કે 'નાણાકીય સાક્ષરતા એ અત્યારના સમયની તાત્કાલિક આવશ્યકતા છે. એનએસઈ અને મનીબી દ્વારા કરવામાં આવેલા કરાર મારફત લાખો લોકો સાક્ષર બનશે. આવી પહેલ કરનારું મહારાષ્ટ્ર સૌપ્રથમ રાજ્ય છે, જ્યાં લોકોને સાઈબર છેતરપિંડીથી, પોન્ઝી સ્કીમ્સથી કેમ બચવું અને ક્યાં, કેવી રીતે રોકાણ કરવું એની માહિતી પૂરી પાડવામાં આવશે. આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબીને અભિનંદન આપું છું.'

એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે કહ્યું કે 'મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે કરવામાં આવેલા આ સમજૂતી કરાર અમારી રોકાણકાર જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રતિનિધિ પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે આ સહયોગ સફર શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે યોગ્ય નિર્ણય કરવા આવશ્યક માહિતી પૂરી પાડવા કટિબદ્ધ છીએ.'



एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार केला

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपक्रमांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे.

MAHASHAGAR

Headline : NSE entered into MoU with Government of Maharashtra and MoneyB Institute

एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार केला

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरणांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्डी योजनाबाबत

जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही आमच्या सहभागीदारीच्या प्रवासाला सुरुवात केल्याने, गुंतवणूकदारांना सशक्त आणि सुसज्ज करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि चांगले निर्णय घेण्यासाठी संबंधित माहितीने सुसज्ज करू.

मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड चे संचालिका सुश्री शिवानी दाणी वाखरे म्हणाले, महाराष्ट्र हे अशा प्रकारे आर्थिक साक्षरता अभियान सक्रियपणे सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे.

Headline : On the letter of agreement Signed Nagpur

समझौता-पत्र पर हस्ताक्षर किए

नागपुर। नेशनल स्टॉक ऑफ इंडिया ने हायर एंड टेक्निकल एजुकेशन डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ त्रिपक्षीय समझौता-पत्र पर हस्ताक्षर किए। इस समझौते का उद्देश्य पूंजी बाजार में निवेश के विभिन्न पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना है, निवेशकों को प्रासंगिक और व्यावहारिक ज्ञान प्रदान करना है, जिससे उन्हें निवेश के बारे में सोच-विचार कर निर्णय लेने में सक्षम बनाया जा सके। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ने कहा, 'वित्तीय साक्षरता आज समय की आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार एनएसई और मनी-बी द्वारा किए गए समझौते के जरिए लाखों लोगों को साक्षर बनाने की कोशिश करने जा रही है.'

Headline : MoU between NSE, Government of Maharashtra and MoneyB Institute for investor awareness

૨

રાજકોટ | ૧૫ જૂન | ૨૦૨૩ | ગુરુવાર

કેપિટલ સ

રોકાણકાર જાગૃતિ માટે NSE, મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ વચ્ચે સમજૂતી કરાર



મુંબઈ તા.૧૪

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ ઓફ ઈન્ડિયા (NSE)એ હાયર એન્ડ ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ, મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડ સાથે એક ત્રિપક્ષી સમજૂતી કરાર કર્યો છે, જેનો હેતુ લોકોને મૂડીબજારમાં રોકાણ કરવા સંબંધિત વિવિધ પાસાં પ્રતિ જાગૃત કરવાનો છે. લોકો રોકાણ અંગેનો નિર્ણય યોગ્ય માહિતી અને જાણકારીના આધારે લઈ શકે એ માટે પ્રેક્ટિકલ જ્ઞાન પૂરું પાડવાનો હેતુ આ સમજૂતી કરારનો છે.

મુખ્ય પ્રધાન એકનાથ શિંદે, નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસ, હાયર ટેકનિકલ એન્ડ ટેકનિકલ એજ્યુકેશન પ્રધાન ચંદ્રકાંત પાટીલ, નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જના ચીફ મેનેજર અમીષ પટેલ અને અન્ય અધિકારીઓની ઉપસ્થિતિમાં આ કરાર પર હસ્તાક્ષર કરવામાં આવ્યા હતા.

આ પ્રસંગે મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસે કહ્યું કે નાણાકીય સાક્ષરતા એ અત્યારના સમયની તાતી આવશ્યકતા છે. એનએસઈ અને મનીબી દ્વારા કરવામાં આવેલા કરાર મારફત લાખો લોકોસાક્ષર બનશે. આવી પહેલ કરનારું મહારાષ્ટ્ર સૌપ્રથમ રાજ્ય છે, જ્યાં લોકોને સાર્થક છેતરપિંડીથી, પોન્ઝી સ્કીમ્સથી કેમ બચવું અને ક્યાં કેવી રીતે રોકાણ કરવું એની માહિતી પૂરી પાડવામાં આવશે. આ પહેલ બદલ હું. એનએસઈ અને મનીબીને અભિનંદન આપું છું.

એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે કહ્યું કે મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે કરવામાં આવેલા આ સમજૂતી કરાર અમારી રોકાણકાર જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રતિની પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે આ સહયોગ સફર શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે યોગ્ય નિર્ણય કરવા આવશ્યક માહિતી પૂરી પાડવા કટિબદ્ધ છીએ.

મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રા. લિ.નાં ડિરેક્ટ શિવાની દાની વાનખેરેએ કહ્યું કે આવા નક્કર રસ્તે નાણાકીય સાક્ષરતા ઝુંબેશ ચલાવનારું મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસની આગેવાની અને એનએસઈના ટેકા દ્વારા મહારાષ્ટ્રના નાગરિકો છેતરપિંડીથી બચી શકશે.

Navarashtra

Headline : Investors need practical knowledge

गुंतवणूकदारांना व्यावहारिक ज्ञान आवश्यक

पिंपळगाव ब, (बा.) एनएसईने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलूबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, “आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपक्रमाच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.” एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान म्हणाले, “महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी कटिबद्ध आहेत.

Gavkari

Headline : MoU of NSE with Government of Maharashtra and MoneyB Institute

एनएसईचा महाराष्ट्र शासन आणि मनीबी इन्स्टिट्यूटसोबत सामंजस्य करार

नाशिक : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (एनएसई) ने काल महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इन्स्टिट्यूट प्रा. लिमिटेड यांच्यासोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलूबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखो लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपक्रमाच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इन्स्टिट्यूटचे अभिनंदन करतो. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इन्स्टिट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही आमच्या सहभागीदारीच्या प्रवासाला सुरुवात केल्याने, गुंतवणूकदारांना सशक्त आणि सुसज्ज करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि चांगले निर्णय घेण्यासाठी संबंधित माहितीने सुसज्ज करू. मनीबी इन्स्टिट्यूट प्रा. लिमिटेडच्या संचालिका सुश्री शिवानी दाणी वाखरे म्हणाल्या, महाराष्ट्र हे अशा प्रकारे आर्थिक साक्षरता अभियान सक्रियपणे सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासाखे नेतृत्व आणि एनएसईचा पाठिंबा यामुळे ते क्रांती घडवून आणेल आणि महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक टाळेल. आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी भांडवली बाजार महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणि नवीन, संभाव्य व विद्यमान गुंतवणूकदारांसाठी सिक्युरिटीज बाजारात शिक्षण व जागरूकता वाढविणे महत्वाचे आहे.

Ahmedabad Express

Headline : NSE entered into MoU with Government of Maharashtra and MoneyB Institute



એનએસઈએ મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે MoU કર્યા



નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ (NSE) એ આજે મહારાષ્ટ્ર સરકારના હાયર અને ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ (HTED) અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડ સાથે ત્રિપક્ષીય સમજૂતિ (MOU) પર હસ્તાક્ષર કર્યા છે. એમઓયુનો હેતુ મૂડી બજારોમાં રોકાણનાં વિવિધ પાસા અંગે લોકોમાં જાગૃતિ ફેલાવવાનો, રોકાણકારોને પ્રાસંગિક અને વ્યવહારુ જ્ઞાન પૂરું પાડવાનો અને તેમને રોકાણનાં અનૌપચારિક નિર્ણયો લેવા સક્ષમ બનાવવાનો છે.

મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસે જણાવ્યું હતું કે, “નાણાકીય સાક્ષરતા આજનાં સમયની તાતી જરૂરિયાત છે. એનએસઈ અને મનીબી સાથેની સમજૂતિ દ્વારા મહારાષ્ટ્ર સરકાર લાખો લોકોને નાણાકીય રીતે સાક્ષર બનાવવાનો પ્રયત્ન કરશે. આ પહેલમાં જોડાનાર પ્રથમ રાજ્ય મહારાષ્ટ્રને સાઈબર ફોડ ટાળવા, પોન્ઝી સ્કીમ અંગે જાગૃતિ ફેલાવવા અને ક્યાં તથા કઈ રીતે રોકાણ કરવું

તેનું માર્ગદર્શન મળશે. આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટને અભિનંદન આપું છું.”

એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે, “મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે આજનાં એમઓયુ રોકાણકારોમાં જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યે અમારી પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે અમારી સહયાત્રા શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે રોકાણકારોને સારી નિર્ણય પ્રક્રિયા માટે રોકાણકારોને સશક્ત અને સુસજ્જ કરવા પ્રતિબદ્ધ છીએ.” મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડના ડિરેક્ટર શિવાની દાણી વખારેએ જણાવ્યું હતું કે, “આટલી નક્કર રીતે નાણાકીય સાક્ષરતા ઝૂંબેશ સક્રિયતાથી શરૂ કરનાર મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસ જેવી લીડરશીપ અને એનએસઈનાં ટેકની મદદથી અમે ક્રાંતિ લાવીશું અને મહારાષ્ટ્રનાં લોકોને છેતરાતા બચાવી શકીશું.”

એનએસઈએ મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ સાથે MoU કર્યા



નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ (NSE) એ આજે મહારાષ્ટ્ર સરકારનાં હાયર અને ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ (HTED) અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડ સાથે ત્રિપક્ષીય સમજૂતિ (MOU) પર હસ્તાક્ષર કર્યા છે. એમઓયુનો હેતુ મૂડી બજારોમાં રોકાણનાં વિવિધ પાસા અંગે લોકોમાં જાગૃતિ ફેલાવવાનો, રોકાણકારોને પ્રાસંગિક અને વ્યવહારુ જ્ઞાન પૂરું પાડવાનો અને તેમને રોકાણનાં અનૌપચારિક નિર્ણયો લેવા સક્ષમ બનાવવાનો છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસે જણાવ્યું હતું કે, “નાણાકીય સાક્ષરતા આજનાં સમયની તાતી જરૂરિયાત છે. એનએસઈ અને

મનીબી સાથેની સમજૂતિ દ્વારા મહારાષ્ટ્ર સરકાર લાખો લોકોને નાણાકીય રીતે સાક્ષર બનાવવાનો પ્રયત્ન કરશે. આ પહેલમાં જોડાનાર પ્રથમ રાજ્ય મહારાષ્ટ્રને સાઈબર ફોડ ટાળવા, પોન્ઝી સ્કીમ અંગે જાગૃતિ ફેલાવવા અને ક્યાં તથા કઈ રીતે રોકાણ કરવું તેનું માર્ગદર્શન મળશે. આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટને અભિનંદન આપું છું.” એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે, “મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ સાથે આજનાં એમઓયુ રોકાણકારોમાં જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યે અમારી પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે.

એનએસઈએ મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે MoU કર્યા



નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ (NSE) એ આજે મહારાષ્ટ્ર સરકારના હાયર અને ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ (HTED) અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડ સાથે ત્રિપક્ષીય સમજૂતિ (MOU) પર હસ્તાક્ષર કર્યા છે. એમઓયુનો હેતુ મૂડી બજારોમાં રોકાણનાં વિવિધ પાસા અંગે લોકોમાં જાગૃતિ ફેલાવવાનો, રોકાણકારોને પ્રાસંગિક અને વ્યવહારુ જ્ઞાન પુરું પાડવાનો અને તેમને રોકાણનાં અર્નોપચારિક નિર્ણયો લેવા સક્ષમ

બનાવવાનો છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસે જણાવ્યું હતું કે, “નાણાકીય સાક્ષરતા આજનાં સમયની તાતી જરૂરિયાત છે. એનએસઈ અને મનીબી સાથેની સમજૂતિ દ્વારા મહારાષ્ટ્ર સરકાર લાખો લોકોને નાણાકીય રીતે સાક્ષર બનાવવાનો પ્રયત્ન કરશે. આ પહેલમાં જોડાનાર પ્રથમ રાજ્ય મહારાષ્ટ્રને સાર્થક ફોડ ટાળવા, પોન્ડી સ્કીમ અંગે જાગૃતિ ફેલાવવા અને ક્યાં તથા કઈ રીતે રોકાણ કરવું

તેનું માર્ગદર્શન મળશે. આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટને અભિનંદન આપું છું.” એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે, “મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે આજનાં એમઓયુ રોકાણકારોમાં જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યે અમારી પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે અમારી સહયાત્રા શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે રોકાણકારોને સારી નિર્ણય પ્રક્રિયા માટે રોકાણકારોને સશક્ત અને સુસજ્જ કરવા પ્રતિબદ્ધ છીએ.”

મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડના ડિરેક્ટર શિવાની દાણી વખારેએ જણાવ્યું હતું કે, “આટલી નક્કર રીતે નાણાકીય સાક્ષરતા ઝૂંબેશ સક્રિયતાથી શરૂ કરનાર મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસ જેવી લીડરશીપ અને એનએસઈનાં ટેકની મદદથી અમે ક્રાંતિ લાવીશું અને મહારાષ્ટ્રનાં લોકોને છેતરાતા બચાવી શકીશું.” આર્થિક વૃદ્ધિને આગળ ધપાવવામાં મૂડી બજારો મહત્વની ભૂમિકા ભજવે છે અને નવા, સંભવિત અને વર્તમાન રોકાણકારો માટે સિક્યોરિટીઝ માર્કેટમાં શિક્ષણ અને જાગૃતિને પ્રોત્સાહન આપવું મહત્વનું છે.

Public call

Headline : NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

Mumbai : National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions. Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement



made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about

ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative." Shri Ashishkumar Chauhan, MD &

CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making." Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

એનએસઈએ મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ સાથે MoU કર્યા

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ (NSE) એ આજે મહારાષ્ટ્ર સરકારના હાયર અને ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ (HTED) અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડ સાથે ત્રિપક્ષીય સમજૂતિ (MOU) પર હસ્તાક્ષર કર્યા છે. એમઓયુનો હેતુ મૂડી બજારોમાં રોકાણના વિવિધ પાસા અંગે લોકોમાં જાગૃતિ ફેલાવવાનો, રોકાણકારોને પ્રાસંગિક અને વ્યવહારુ જ્ઞાન પૂરું પાડવાનો અને તેમને રોકાણનાં અનૌપચારિક નિર્ણયો લેવા સક્ષમ બનાવવાનો છે.

મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસે જણાવ્યું હતું કે, “નાણાકીય સાક્ષરતા આજનાં સમયની તાતી જરૂરિયાત છે. એનએસઈ અને મનીબી સાથેની સમજૂતિ દ્વારા મહારાષ્ટ્ર સરકાર લાખો લોકોને નાણાકીય રીતે સાક્ષર બનાવવાનો પ્રયત્ન કરશે. આ પહેલમાં જોડાનાર પ્રથમ રાજ્ય મહારાષ્ટ્રને સાર્થક ફોડ ટાળવા, પોન્ડી સ્કીમ અંગે જાગૃતિ ફેલાવવા અને ક્યાં તથા કઈ રીતે રોકાણ કરવું

તેનું માર્ગદર્શન મળશે. આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટને અભિનંદન આપું છું.” એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે, “મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ સાથે આજનાં એમઓયુ રોકાણકારોમાં જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યે અમારી પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે અમારી સહયાત્રા શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે રોકાણકારોને સારી નિર્ણય પ્રક્રિયા માટે રોકાણકારોને સશક્ત અને સુસજ્જ કરવા પ્રતિબદ્ધ છીએ.”

મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડના ડિરેક્ટર શિવાની દાણી વખારેએ જણાવ્યું હતું કે, “આટલી નક્કર રીતે નાણાકીય સાક્ષરતા ઝૂંબેશ સક્રિયતાથી શરૂ કરનાર મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસ જેવી લીડરશીપ અને એનએસઈનાં ટેકાની મદદથી અમે ક્રાંતિ લાવીશું અને મહારાષ્ટ્રનાં લોકોને છેતરાતા બચાવી શકીશું.”

એનએસઈએ મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે MoU કર્યા

સનવિલા ન્યુઝ, અમદાવાદ, તા. ૧૪

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ એ આજે મહારાષ્ટ્ર સરકારનાં હાયર અને ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડ સાથે ત્રિપક્ષીય સમજૂતિ પર હસ્તાક્ષર કર્યા છે. એમઓયુનો હેતુ મૂડી બજારોમાં રોકાણનાં વિવિધ પાસા અંગે લોકોમાં જાગૃતિ ફેલાવવાનો, રોકાણકારોને પ્રાસંગિક અને વ્યવહારૂ જ્ઞાન પૂરું પાડવાનો અને તેમને રોકાણનાં અનૌપચારિક નિર્ણયો લેવા સક્ષમ બનાવવાનો છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસે જણાવ્યું હતું કે, “ નાણાકીય સાક્ષરતા આજનાં સમયની તાતી જરૂરિયાત છે. એનએસઈ અને મનીબી સાથેની સમજૂતિ દ્વારા મહારાષ્ટ્ર સરકાર લાખો

લોકોને નાણાકીય રીતે સાક્ષર બનાવવાનો પ્રયત્ન કરશે. આ પહેલમાં જોડાનાર પ્રથમ રાજ્ય મહારાષ્ટ્રને સાર્થક ફોડ ટાળવા, પોન્ઝી સ્કીમ અંગે જાગૃતિ ફેલાવવા અને ક્યાં તથા કઈ રીતે રોકાણ કરવું તેનું માર્ગદર્શન મળશે. આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટને અભિનંદન આપું છું.” એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે, “મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે આજનાં એમઓયુ રોકાણકારોમાં જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યે અમારી પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે અમારી સહયાત્રા શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે રોકાણકારોને સારી નિર્ણય પ્રક્રિયા માટે રોકાણકારોને સશક્ત અને સુસજ્જ કરવા પ્રતિબદ્ધ છીએ.”

Headline : NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

Sunvilla News : Ahmedabad

National Stock of India (NSE) signed today a Tripartite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment

decisions. "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative." Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy."

એનએસઈએ મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે MoU કર્યા



(વ્રજકિશન ભૂમિ)

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ (NSE) એ આજે મહારાષ્ટ્ર સરકારના હાથર અને ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ (HTED) અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડ સાથે ત્રિપક્ષીય સમજૂતિ (MOU) પર હસ્તાક્ષર કર્યા છે. એમઓયુનો હેતુ મૂડી બજારોમાં રોકાણનાં વિવિધ પાસા અંગે લોકોમાં જાગૃતિ ફેલાવવાનો, રોકાણકારોને પ્રાસંગિક અને વ્યવહારુ જ્ઞાન પૂરું પાડવાનો અને તેમને રોકાણનાં અનોપચારિક નિર્ણયો લેવા સક્ષમ બનાવવાનો છે.

મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસે જણાવ્યું હતું કે, “નાણાકીય સાક્ષરતા આજનાં સમયની તાતી જરૂરિયાત છે. એનએસઈ અને મનીબી સાથેની

સમજૂતિ દ્વારા મહારાષ્ટ્ર સરકાર લાખો લોકોને નાણાકીય રીતે સાક્ષર બનાવવાનો પ્રયત્ન કરશે. આ પહેલમાં જોડાનાર પ્રથમ રાજ્ય મહારાષ્ટ્રને સાર્થક કોડ ટાળવા, પોન્ડી સ્કીમ અંગે જાગૃતિ ફેલાવવા અને ક્યાં તથા કઈ રીતે રોકાણ કરવું તેનું માર્ગદર્શન મળશે. આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટને અભિનંદન આપું છું.”

એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે, “મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે આજનાં એમઓયુ રોકાણકારોમાં જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યે અમારી પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે.

અમે અમારી સહયાત્રા શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે

રોકાણકારોને સારી નિર્ણય પ્રક્રિયા માટે રોકાણકારોને સક્ષમ અને સુસજ્જ કરવા પ્રતિબદ્ધ છીએ.”

મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડના ડિરેક્ટર શિવાની દાણી વખારેએ જણાવ્યું હતું કે, “આટલી નક્કર રીતે નાણાકીય સાક્ષરતા ઝૂંબેશ સક્રિયતાથી શરૂ કરનાર મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસ જેવી લીડરશીપ અને એનએસઈનાં ટેકાની મદદથી અમે ક્રાંતિ લાવીશું અને મહારાષ્ટ્રનાં લોકોને છેતરાતા બચાવી શકીશું.”

આર્થિક વૃદ્ધિને આગળ ધપાવવામાં મૂડી બજારો મહત્વની ભૂમિકા ભજવે છે અને નવા, સંબંધિત અને વર્તમાન રોકાણકારો માટે સિક્વોરિટીઝ માર્કેટમાં શિક્ષણ અને જાગૃતિને પ્રોત્સાહન આપવું મહત્વનું છે.

Headline : NSE entered into MoU with Government of Maharashtra and MoneyB Institute

एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार केला

छत्रपती संभाजीनगर- नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.

Headline : NSE entered into MoU with Government of Maharashtra and Manib Institute

एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार केला

मुंबई - नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणूकीच्या विविध पैलूबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निणऱ्या घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, 'आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्डी योजनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.' नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य

कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, 'महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही आमच्या सहभागीदारीच्या प्रवासात सुरुवात केल्याने, गुंतवणूकदारांना सशक्त आणि सुसज्ज करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि चांगले निणऱ्या घेण्यासाठी संबंधित माहितीने सुसज्ज करू.

'मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड चे संचालिका सुश्री शिवानी दाणी वाखरे म्हणाले, 'महाराष्ट्र हे अशा प्रकारे आर्थिक साक्षरता अभियान सक्रियपणे सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व आणि एनएसईचा पाठिंबा यामुळे ते क्रांती घडवून आणेल आणि महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक टाळेल.' आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी भांडवली बाजार महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणि नवीन, संभाव्य व विद्यमान गुंतवणूकदारांसाठी सिक्युरिटीज बाजारात शिक्षण व जागरूकता वाढविणे महत्वाचे आहे.

एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार केला

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलूंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, 'आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्डी योजनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.'

नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे व्यवस्थापकीय

संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, 'महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही आमच्या सहभागीदारीच्या प्रवासाला सुरुवात केल्याने, गुंतवणूकदारांना सशक्त आणि सुसज्ज करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि चांगले निर्णय घेण्यासाठी संबंधित माहितीने सुसज्ज करू.'

मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड चे संचालिका सुश्री शिवानी दाणी वाखरे म्हणाले, 'महाराष्ट्र हे अशा प्रकारे आर्थिक साक्षरता अभियान सक्रियपणे सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व आणि एनएसईचा पाठिंबा यामुळे ते क्रांती घडवून आणेल आणि महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक टाळेल.' आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी भांडवली बाजार महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणि नवीन, संभाव्य व विद्यमान गुंतवणूकदारांसाठी सिक्युरिटीज बाजारात शिक्षण व जागरूकता वाढविणे महत्वाचे आहे.

Connexion Blog

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://www.connexionblog.com/2023/06/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute-nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

The National Stock Exchange of India (NSE) today on Tuesday (June 13) signed a tripartite Memorandum of Understanding (MoU) with Higher and Technical Education Department (HTED), Government of Maharashtra and Moneybee Institute Private Limited. The objective of this MoU is to create awareness among the public about various aspects of investment in capital market, provide accurate and practical information to the investors. To enable them to make informed investment decisions.

Financial literacy is the need of the hour: Devendra Fadnavis

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis said, 'Financial literacy is the need of the hour today. Maharashtra government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Moneybi. Through this initiative, guidance will be given on how to avoid cyber frauds, create awareness about Ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Moneybee Institute for this initiative.

Investors will be empowered with right information

Ashish Kumar Chauhan, MD & CEO, NSE said, "The MoU with the Government of Maharashtra and MoneyBee Institute is a symbol of our commitment towards investor awareness and financial literacy. We are committed to empowering investors with the right information to make better decisions.

Maharashtra becomes the first state to launch financial literacy campaign

Shivani Dani Wakhre, Director, Moneybee Institute, said, "Maharashtra has become the first state to actively launch a financial literacy campaign in such a concrete manner. With leadership like Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis and support of NSE, this initiative will bring a revolution and save the citizens of Maharashtra from being duped. Capital markets play an important role in driving economic growth. At the same time, it is necessary to promote education and awareness in the securities market for new and existing investors.

Business News This Week

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<http://businessnewsthisweek.com/business/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED), the Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Content Media Solution

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://contentmediasolution.com/business/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED), the Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Biz News Desk

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://biznewsdesk.com/business/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED), the Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Mubai News Express

Headline : NSE Signs MoU with Maharashtra Government and Moneybee Institute to Empower Investors with Knowledge

<https://mumbainewsexpress.com/nse-signs-mou-with-maharashtra-government-and-moneybee-institute-to-empower-investors-with-knowledge/>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED), the Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Global News Prime

Headline: NSE Signs MoU with Maharashtra Government and Moneybee Institute to Empower Investors with Knowledge

<https://globalprimenews.com/2023/06/13/nse-signs-mou-with-maharashtra-government-and-moneybee-institute-to-empower-investors-with-knowledge/>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED), the Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

MSN

Headline: Maharashtra government signs MoU with NSE and Moneybee institute for investor awareness programme

<https://www.msn.com/en-in/money/topstories/maharashtra-government-signs-mou-with-nse-and-moneybee-institute-for-investor-awareness-programme/ar-AA1cwuWw>

In a bid to increase financial literacy and prevent investors losing money, the Maharashtra government has entered into a tri-partite agreement with the National Stock Exchange and Nagpur-based Moneybee institute.

The tri-partite memorandum of understanding was signed by the National Stock of India (NSE), the Higher and Technical Education Department (HTED), the Government of Maharashtra, and Moneybee Institute. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, deputy chief minister of Maharashtra, said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government will try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative, will be guided to avoid cyber fraud, and create awareness about Ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Nagpur-based Moneybee Institute provides training related to finance and investments through online and classroom trainings.

Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute, said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Latestly

Headline: Business News | NSE, Maharashtra Govt, Moneybee Institute Ink MoU to Launch Investor Awareness Programmes

<https://www.latestly.com/agency-news/business-news-nse-maharashtra-govt-moneybee-institute-ink-mou-to-launch-investor-awareness-programmes-5199689.html>

The National Stock of India (NSE) signed a tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED) of Maharashtra, and Moneybee Institute, the stock exchange said in a release.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

NSE began operations in 1994 and is ranked as the largest stock exchange in India in terms of total and average daily turnover for equity shares every year since 1995, based on market regulator SEBI data.

"Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making," Ashishkumar Chauhan, MD and CEO, of NSE, was quoted as saying in the release.

Capital markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market to all investors.

"Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest," Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra, said and congratulated NSE and Money Bee Institute for the initiative.

Indians are increasingly entering into the investments arena, particularly stocks, in recent years. The rising number of new demat accounts suggests so.

"Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution and prevent citizens of Maharashtra from being duped," said Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute. (ANI)

Devdiscourse

Headline: NSE, Maharashtra govt, Moneybee Institute ink MoU to launch investor awareness programmes

<https://www.devdiscourse.com/article/business/2487583-nse-maharashtra-govt-moneybee-institute-ink-mou-to-launch-investor-awareness-programmes>

The National Stock of India (NSE) signed a tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED) of Maharashtra, and Moneybee Institute, the stock exchange said in a release. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

NSE began operations in 1994 and is ranked as the largest stock exchange in India in terms of total and average daily turnover for equity shares every year since 1995, based on market regulator SEBI data. "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making," Ashishkumar Chauhan, MD and CEO, of NSE, was quoted as saying in the release.

Capital markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market to all investors. "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest," Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra. said and congratulated NSE and Money Bee Institute for the initiative.

Indians are increasingly entering into the investments arena, particularly stocks, in recent years. The rising number of new demat accounts suggests so. "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution and prevent citizens of Maharashtra from being duped," said Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute.

Big News Network

Headline: NSE, Maharashtra govt, Moneybee Institute ink MoU to launch investor awareness programmes

<https://www.bignewsnetwork.com/news/273864403/nse-maharashtra-govt-moneybee-institute-ink-mou-to-launch-investor-awareness-programmes>

The National Stock of India (NSE) signed a tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED) of Maharashtra, and Moneybee Institute, the stock exchange said in a release.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

NSE began operations in 1994 and is ranked as the largest stock exchange in India in terms of total and average daily turnover for equity shares every year since 1995, based on market regulator SEBI data.

"Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making," Ashishkumar Chauhan, MD and CEO, of NSE, was quoted as saying in the release.

Capital markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market to all investors.

"Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest," Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra. said and congratulated NSE and Money Bee Institute for the initiative.

Indians are increasingly entering into the investments arena, particularly stocks, in recent years. The rising number of new demat accounts suggests so.

"Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution and prevent citizens of Maharashtra from being duped," said Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute. (ANI)

CNX Today

Headline: Maha govt joins hands with NSE, Moneybee to create investor awareness on capital markets, ET Government

https://cnxtoday.com/100982556utm_sourcerssutm_mediumetrss/education-news-updates/

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis said financial literacy is the need of the hour today. The state government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Moneybee.

Moneybee Institute to create awareness among the public about investing in the capital markets.

A tri-partite memorandum of understanding (MoU) was signed with the Higher and Technical Education Department, Maharashtra, and Moneybee Institute, the NSE said in a statement.

The pact aims to create awareness among the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis said Financial literacy is the need of the hour today. The state government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Moneybee.

“Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes,” he added.

Capital markets play a crucial role in driving economic growth, and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential and existing investors.

NSE MD and CEO Ashishkumar Chauhan said the pact symbolises the exchange’s commitment towards investor awareness and financial literacy.

Keval News

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://kevalnews.com/index.php/2023/06/14/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

24 News Hour

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://www.24newshour.com/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/#>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Patrikajagat

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://en.patrikajagat.com/2023/06/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

THe News Strike

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://thenewsstrike.com/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

The News Equity

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://thenewsequity.com/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Big Breaking News

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://bigbreakingnews.in/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

News Kerala

Headline: NSE, Maharashtra govt, Moneybee Institute ink MoU to launch investor awareness programmes

<https://www.newkerala.com/news/2023/71703.htm>

The National Stock of India (NSE) signed a tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED) of Maharashtra, and Moneybee Institute, the stock exchange said in a release.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

NSE began operations in 1994 and is ranked as the largest stock exchange in India in terms of total and average daily turnover for equity shares every year since 1995, based on market regulator SEBI data.

"Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making," Ashishkumar Chauhan, MD and CEO, of NSE, was quoted as saying in the release.

Capital markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market to all investors.

"Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest," Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra. said and congratulated NSE and Money Bee Institute for the initiative.

Indians are increasingly entering into the investments arena, particularly stocks, in recent years. The rising number of new demat accounts suggests so.

"Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution and prevent citizens of Maharashtra from being duped," said Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute.

Whispers In The Corridors

Headline: NSE signs MoU with Govt of Maharashtra and Moneybee Institute

<https://www.whispersinthecorridors.com/detail/101318-NSE+signs+MoU+with+Govt+of+Maharashtra+and+Moneybee+Institute.html>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions. Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative." Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making." Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped." Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

The Live Nagpur


Headline: MoU between NSE, Government of Maharashtra, MoneyB Institute for investor awareness

<https://thelivenagpur.com/2023/06/14/maha-govt-signs-mou-with-nse-and-moneybee-institute-to-improve-financial-literacy-in-investors/#:~:text=The%20Maharashtra%20government%20has%20signed,knowledge%20for%20informed%20decision%2Dmaking>

The Maharashtra government has signed an MoU with the National Stock Exchange (NSE) and Moneybee Institute to enhance financial literacy and protect investors. The tri-partite agreement aims to raise public awareness about capital market investments and provide practical knowledge for informed decision-making.

Maharashtra becomes the first state to promote financial literacy in such a concrete manner actively. Deputy Chief Minister Devendra Fadnavis highlighted the importance of the initiative in preventing cyber fraud and educating citizens about Ponzi schemes. NSE's CEO, Ashishkumar Chauhan, expressed their commitment to empowering investors with relevant information. Moneybee Institute, based in Nagpur, offers finance and investment training through online and classroom programs. The collaboration between the government, NSE, and Moneybee Institute marks a significant step towards revolutionizing financial literacy and protecting Maharashtra's citizens from fraudulent practices.

WN

Headline: NSE joins hands with  Maha govt_ Moneybee to create awareness on investing in capital markets

https://article.wn.com/view/2023/06/14/NSE_joins_hands_with_Maha_govt_Moneybee_to_create_awareness/

Leading bourse NSE on Tuesday said it has collaborated with the Maharashtra government and Moneybee Institute to create awareness among the public about investing in the capital markets.

A tri-partite memorandum of understanding (MoU) was signed with the Higher and Technical Education Department, Maharashtra, and Moneybee Institute, the National Stock Exchange (NSE) said in a statement.

The pact aims to create awareness among the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions. Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis said Financial literacy is the need of the hour today. The state government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Moneybee. "Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi scheme," he added.

Also read: NSE, BSE battle it out for equity derivative market

Capital markets play a crucial role in driving economic growth, and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential and existing investors.

NSE MD and CEO Ashishkumar Chauhan said the pact symbolises the exchange's commitment towards investor awareness and financial literacy.

India Blooms

Headline: NSE signs MoU with Maharashtra govt and Moneybee Institute to raise financial awareness

<https://www.indiablooms.com/finance-details/18570/nse-signs-mou-with-maharashtra-govt-and-moneybee-institute-to-raise-financial-awareness.html>

National Stock of India (NSE) signed a tri-partite Memorandum of Understanding (MoU) with Maharashtra government's Higher and Technical Education department (HTED) and Moneybee Institute Pvt. Ltd.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Maharashtra Dy Chief Minister Devendra Fadnavis said "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

NSE MD & CEO Ashishkumar Chauhan NSE commits to empower and equip investors with relevant information for better decision-making with this collaborative journey.

Director of Moneybee Institute Shivani Dani Wakhare said Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way.

"With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped," she added.

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Business Gujarat News

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://www.businessgujaratnews.com/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute.

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative.”

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: “Today’s MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making.”

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE’s support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped.”

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Palavan News

Headline: NSE, Maharashtra govt, Moneybee Institute ink MoU to launch investor awareness programmes

<https://www.palavanews.com/nse-maharashtra-govt-moneybee-institute-ink-mou-to-launch-investor-awareness-programmes/>

The National Stock of India (NSE) signed a tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED) of Maharashtra, and Moneybee Institute, the stock exchange said in a release.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

NSE began operations in 1994 and is ranked as the largest stock exchange in India in terms of total and average daily turnover for equity shares every year since 1995, based on market regulator SEBI data.

“Today’s MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making,” Ashishkumar Chauhan, MD and CEO, of NSE, was quoted as saying in the release. Capital markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market to all investors.

“Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest,” Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra. said and congratulated NSE and Money Bee Institute for the initiative.

Indians are increasingly entering into the investments arena, particularly stocks, in recent years. The rising number of new demat accounts suggests so.

“Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE’s support, it will bring revolution and prevent citizens of Maharashtra from being duped,” said Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute. (ANI)

Sureshmehrotra

Headline: NSE signs MoU with Govt of Maharashtra and Moneybee Institute

<https://www.sureshmehrotra.com/print.php>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions. Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative." Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey. we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making." Shivani Dan Wakhare Director Moneybee Institute Pvt. Ltd, said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra. Devendra Fadnavis and NSE's support, i will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped Capital Markets play a crucial role in dring economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new potential, and existing investors.

CNBC TV18

Headline: NSE, Maharashtra govt and Moneybee Institute signs MoU to create financial literacy among investors

<https://www.cnbctv18.com/market/nse-signs-mou-with-maharashtra-moneybee-institute-to-create-financial-literacy-nagpur-devendra-fadnavis-16941571.htm>

The National Stock Exchange of India (NSE) entered into a Memorandum of Understanding (MoU) with Maharashtra's Higher and Technical Education Department (HTED) and Moneybee Institute Pvt Ltd, based in Nagpur, on Thursday. The purpose of this tripartite MoU is to enhance financial literacy among investors in the state.

The agreement also aims to raise awareness about various aspects of investing in the capital markets, enabling investors to make well-informed decisions, avoid risks associated with Ponzi schemes, and protect themselves from falling victim to cyber frauds.

Devendra Fadnavis, the Deputy Chief Minister of Maharashtra, expressed the state government's support for the signed MoU and emphasised the importance of financial literacy in today's times.

He said, "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government, through the partnership between NSE and Moneybee, will strive to educate lakhs of people. This initiative will guide individuals in avoiding cyber frauds, raising awareness about Ponzi schemes, and providing guidance on where and how to invest."

Ashishkumar Chauhan, the MD & CEO of NSE, highlighted the collaborative journey that begins with this MoU and expressed their commitment to empower investors by providing them with relevant information for making better decisions.

Shivani Dani Wakhare, the Director of Moneybee Institute, praised the state government for taking concrete steps to initiate the financial literacy campaign. She stated, "Maharashtra has become the first state to actively launch a financial literacy campaign in such a comprehensive manner."

Fortune India

Headline: NSE issues guidelines for action against brokers for misuse of client funds

<https://www.fortuneindia.com/enterprise/nse-issues-guidelines-for-action-against-brokers-for-misuse-of-client-funds/113056>

In a bid to tighten regulatory compliance, the National Stock Exchange (NSE) has issued a slew of guidelines for stock brokers against the misuse of client funds. In a circular dated June 13, the NSE said that in the recent past, the exchange has observed instances of misuse of client funds during its inspections as well as in the alerts generated under offsite supervision. The guidelines will come into effect from September 1, 2023.

"The exchange, from time to time, reviews the existing regulatory policies and framework to improve regulatory compliance by the members. Further, the exchange also periodically evaluates the penal provisions for non-compliance by the members regarding various regulatory requirements to make it more effective and act as a deterrent," the circular said.

According to the circular, in order to initiate immediate actions in critical cases of misuse of client funds in any of the "principles of enhanced supervision," the proprietary deposits/collaterals of the trading member available with the clearing house, NSE Clearing Ltd (NCL) shall be blocked to the extent of the shortfall/misuse amount for ₹10 crore, which is lower. NSE Clearing Limited (formerly known as National Securities Clearing Corporation Limited), NSE Clearing, a wholly owned subsidiary of NSE is responsible for clearing and settlement of all trades executed on NSE and deposit and collateral management and risk management functions.

In case misuse is observed in "all principles", an amount equivalent to an aggregate amount of all principles shall be blocked.

The exchange said that the proprietary deposits/collaterals shall be blocked after two trading days "from the date of communication of the direction regarding the blocking of such deposits/collaterals to the trading member." According to the circular, such deposits/collaterals shall be blocked for a period of 10 days and no exposure will be granted to the trading member on such deposits/collaterals.

"Such administrative actions shall be in addition to the existing disciplinary actions/penalties prescribed in Exchange Circular No. NSE/INSP/53530 dated September 2, 2022, for misuse of client funds," the exchange said.

Earlier this week, the exchange also signed a tri-partite memorandum of understanding (MoU) with the government of Maharashtra and Moneybee Institute Pvt Ltd, which aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

"Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and MoneyBee. Maharashtra being the

first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest," said Devendra Fadnavis, deputy chief minister, Maharashtra.

Earlier this month, NSE, BSE and the Securities and Exchange Board of India (SEBI) introduced enhanced surveillance mechanisms for companies having a market cap of less than ₹500 crore, in a bid to limit volatility in micro-small companies. The enhanced surveillance mechanism (ESM) framework has become effective from June 5, 2023

HT Syndication

Headline: NSE signs MoU with Maharashtra govt and Moneybee Institute to raise financial awareness

<https://www.htsyndication.com/india-blooms/article/nse-signs-mou-with-maharashtra-govt-and-moneybee-institute-to-raise-financial-awareness/72340809>

National Stock of India (NSE) signed a tri-partite Memorandum of Understanding (MoU) with Maharashtra government's Higher and Technical Education department (HTED) and Moneybee Institute Pvt. Ltd.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Maharashtra Dy Chief Minister Devendra Fadnavis said "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

NSE MD & CEO Ashishkumar Chauhan NSE commits to empower and equip investors with relevant information for better decision-making with this collaborative journey.

Director of Moneybee Institute Shivani Dani Wakhare said Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way.

"With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped," she added.

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Pudhari

Headline: Financial literacy is the need of the hour

आर्थिक साक्षरता आजच्या काळाची गरज

ठाणे : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलूंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपक्रमाच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.

Headline: Collaboration of NSE and Government of Maharashtra to create awareness among investors

રોકાણકારોને જાગૃત કરવા એનએસઈ અને મહારાષ્ટ્ર સરકારનો સહયોગ

સાયબર કાર્યમ, પોન્ડી સ્કીમ, રોકાણ બાબતે અવેરનેસનું નિર્માણ કરાશે



અમારા પ્રતિનિધિ તરફથી મુંબઈ, તા. ૧૪ : નેશનલ સ્ટોક એક્સ્ચેન્જ (એનએસઈ) અને મહારાષ્ટ્ર સરકારે રોકાણકારોમાં જાગૃતિ ઠેલાવવા માટે સહયોગ કર્યો છે. આ કાર્યમાં મહારાષ્ટ્ર સરકારનો હાથર અને ટેક્નિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યુટ પણ સામેલ થશે. આ સહયોગનો મુખ્ય ઉદ્દેશ મૂડીબજારમાં રોકાણ બાબતે સામાન્ય લોકોમાં અવેરનેસનો પ્રસાર કરવાનો છે. આ ઉપરાંત,

રોકાણકારોને રેલેવન્ટ અને પ્રેક્ટિકલ જાણકારી આપવામાં આવશે, જેથી તેઓ ઈન્ડોમેડ ઈન્વેસ્ટમેન્ટ ડિસિઝનસ લઈ શકે. ઉપમુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસે જણાવ્યું હતું કે વર્તમાન સમયમાં કોઈનેન્સિયલ લિટરસી જરૂરી છે. આ સહયોગ દ્વારા રાજ્ય સરકાર લાખો લોકોને જાગૃત કરશે. આ પ્રકારેની કામગીરી પ્રારંભ કરનાર મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. આ ઝુંબેશ દ્વારા સાયબર કાર્યમને એવોર્ડ કરી

શકારો, પોન્ડી સ્કીમ બાબતે જાણકારી આપી શકારો તેમ જ કપાં અને કેવી રીતે રોકાણ કરવું એનો પ્રચાર કરવામાં આવશે.

એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે મહારાષ્ટ્ર સરકાર સાથે કરેલો આ સહયોગ ઈન્વેસ્ટર અવેરનેસ અને કોઈનાન્સિયલ લિટરસી બાબતે અમારું કમિટમેન્ટ દર્શાવે છે. અમે રોકાણકારોને યોગ્ય માહિતી સાથે સજ્જ કરીશું.

मुंबई, गुरुवार, 15 जून 2023
www.dabangdunia.co.in

02

संक्षिप्त समाचार

एनएसई ने महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट के साथ समझौता-पत्र पर हस्ताक्षर किया



ठाणे। नेशनल स्टॉक ऑफ इंडिया (एनएसई) ने आज हायर एंड टेक्निकल एजुकेशन डिपार्टमेंट (एचटीईडी), महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ त्रिपक्षीय समझौता-पत्र (एमओयू) पर हस्ताक्षर किए। इस समझौते का उद्देश्य पूंजी बाजार में निवेश के विभिन्न पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना है, निवेशकों को प्रासंगिक और व्यावहारिक ज्ञान प्रदान करना है, जिससे उन्हें निवेश के बारे में सोच-विचार कर निर्णय लेने में सक्षम बनाया जा सके। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ने कहा: वित्तीय साक्षरता आज समय की आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार एनएसई और मनी-बी द्वारा किए गए समझौते के जरिए लाखों लोगों को साक्षर बनाने की कोशिश करने जा रही है। महाराष्ट्र पहला राज्य है, जहाँ इस पहल के माध्यम से साइबर धोखाधड़ी से बचने, पोंजी योजनाओं के बारे में जागरूकता पैदा करने और कैसे और कहाँ निवेश करना है, इसके बारे में मार्गदर्शन किया जाएगा। मैं एनएसई और मनी-बी इंस्टीट्यूट को इस पहल के लिए बधाई देता हूँ। एनएसई के प्रबंध निदेशक और मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री आशीष कुमार चौहान ने कहा: महाराष्ट्र सरकार और मनीबी संस्थान के साथ आज का समझौता ज्ञापन निवेशक जागरूकता और वित्तीय साक्षरता के प्रति हमारी प्रतिबद्धता का प्रतीक है। जैसा कि हम अपनी सहयोगी यात्रा शुरू करते हैं, हम बेहतर निर्णय लेने के लिए निवेशकों को प्रासंगिक जानकारी के साथ सशक्त और सुसज्जित करने के लिए प्रतिबद्ध हैं। शिवानी दानी वाखरे, डायरेक्टर, मनी-बी इंस्टीट्यूट प्रा. लिमिटेड ने कहा: महाराष्ट्र इस तरह के ठोस तरीके से वित्तीय साक्षरता अभियान को सक्रिय रूप से शुरू करने वाला पहला राज्य बन गया है। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस जैसे नेतृत्व और एनएसई के समर्थन से, यह क्रांति लाएगा और महाराष्ट्र के नागरिकों को धोखा देने से रोकेगा। पूंजी बाजार आर्थिक विकास को चलाने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं और नए, संभावित और मौजूदा निवेशकों के लिए प्रतिभूति बाजार में शिक्षा और जागरूकता को बढ़ावा देना महत्वपूर्ण है।

રોકાણકાર જાગૃતિ માટે NSE, સરકાર અને મનીબી વચ્ચે કરાર પોન્ઝી સ્કીમ્સથી બચવાના ઉપાય પણ બતાવાશે

ભાસ્કર ન્યૂઝ | મુંબઈ

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ ઓફ ઈન્ડિયા (એનએસઈ)એ હાયર એન્ડ ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ, મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડ સાથે એક ત્રિપક્ષી સંમજૂતી કરાર કર્યો છે, જેનો હેતુ લોકોને મૂડીબજારમાં રોકાણ કરવા સંબંધિત વિવિધ પાસાં પ્રત્યે જાગૃત કરવાનો છે. લોકો રોકાણ અંગેનો નિર્ણય યોગ્ય માહિતી અને જાણકારીના આધારે લઈ શકે એ માટે પ્રેક્ટિકલ જ્ઞાન પૂરું પાડવાનો હેતુ આ સમજૂતી કરારનો છે.

મુખ્ય મંત્રી એકનાથ શિંદે, ઉપ મુખ્ય મંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસ, હાઈવર ટેકનિકલ એન્ડ ટેકનિકલ એજ્યુકેશન મંત્રી ચંદ્રકાંત પાટીલ, નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જના ચીફ મેનેજર અમીષ પટેલ અને અન્ય અધિકારીઓની ઉપસ્થિતિમાં આ કરાર પર હસ્તાક્ષર કરવામાં આવ્યા હતા.

આ પ્રસંગે ફડણવીસે કહ્યું કે નાણાકીય સાક્ષરતા એ અત્યારના સમયની તાત્તી આવશ્યકતા છે. એનએસઈ અને મનીબી દ્વારા કરવામાં આવેલા કરાર મારફત

લાખો લોકોસાક્ષર બનશે. આવી પહેલ કરનારું મહારાષ્ટ્ર સૌપ્રથમ રાજ્ય છે, જ્યાં લોકોને સાઈબર છેતરપિંડીથી, પોન્ઝી સ્કીમ્સથી કેમ બચવું અને ક્યાં કેવી રીતે રોકાણ કરવું એની માહિતી પૂરી પાડવામાં આવશે. આ પહેલ બદલ હું. એનએસઈ અને મનીબીને અભિનંદન આપું છું.

એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે કહ્યું કે મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ સાથે કરવામાં આવેલા આ સમજૂતી કરાર અમારી રોકાણકાર જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રતિની પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે આ સહયોગ સફર શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે યોગ્ય નિર્ણય કરવા આવશ્યક માહિતી પૂરી પાડવા કટિબદ્ધ છીએ.

મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટનાં ડિરેક્ટર શિવાની દાની વાનખેરેએ કહ્યું કે આવા નક્કર રસ્તે નાણાકીય સાક્ષરતા જુંબેશ ચલાવનારું મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસની આગેવાની અને એનએસઈના સર્પોર્ટ તેમ જ માર્ગદર્શન દ્વારા મહારાષ્ટ્રના નાગરિકો છેતરપિંડીથી બચી શકશે.

एनएसईने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत केला सामंजस्य करार

ठाणे : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग (HTED) आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड (Moneybee Institute Pvt. Ltd.) यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर

करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपक्रमाच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पान्डी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही आमच्या सहभागीदारीच्या प्रवासाला सुरुवात केल्याने, गुंतवणूकदारांना सशक्त आणि सुसज्ज करण्यासाठी आम्ही

वचनबद्ध आहोत आणि चांगले निर्णय घेण्यासाठी संबंधित माहितीने सुसज्ज करू.

मनीबी इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड (Moneybee Institute Pvt. Ltd.) चे संचालिका सुश्री शिवानी दाणी वाखरे म्हणाले, महाराष्ट्र हे अशा प्रकारे आर्थिक साक्षरता अभियान सक्रियपणे सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व आणि एनएसईचा पाठिंबा यामुळे ते क्रांती घडवून आणेल आणि महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक टाळेल.

आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी भांडवली बाजार महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणि नवीन, संभाव्य व विद्यमान गुंतवणूकदारांसाठी सिक्युरिटीज बाजारात शिक्षण व जागरूकता वाढविणे महत्वाचे आहे.

एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार

ठाणे, दि.१४ :नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग (HTED) आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस याबाबत म्हणाले, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरांच्या

माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही आमच्या सहभागीदारीच्या प्रवासाला सुरुवात केल्याने, गुंतवणूकदारांना सशक्त आणि सुसज्ज करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि चांगले निर्णय घेण्यासाठी संबंधित माहितीने सुसज्ज करू.

News Hub

Headline: NSE Signs MoU with Maharashtra Government and Money bee Institute to Empower Investors with Knowledge

NSE Signs MoU with Maharashtra Government and Money bee Institute to Empower Investors with Knowledge

Thane, Namrata Poddar:

National Stock Exchange of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions. Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this



initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative. "Shri Ashish kumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and

financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making. "Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With

leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped." Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Prabhat

Headline: Agreement of NSE with State Govt

एनएसईचा राज्य सरकारशी करार

मुंबई, दि. १४- नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने (एनएसई) महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इन्स्टिट्यूट यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान म्हणाले, गुंतवणूकदारांना सुसज्ज करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. महाराष्ट्र हे अशा प्रकारे आर्थिक साक्षरता अभियान सक्रियपणे सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे.

एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूट सोबत सामंजस्य करार

छत्रपती संभाजीनगर /
वार्ताहर

नॅशनलस्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलूंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा

प्रयत्न करणार आहे.

महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्डी योजनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो. नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूट सोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही आमच्या सहभागीदारीच्या प्रवासाला सुरुवात केल्याने,

गुंतवणूकदारांना सशक्त आणि सुसज्ज करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि चांगले निर्णय घेण्यासाठी संबंधित माहितीने सुसज्ज करू. मनीबी इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड चे संचालिका सुश्री शिवानी दाणी वाखरे म्हणाले, महाराष्ट्र हे अशा प्रकारे आर्थिक साक्षरता अभियान सक्रियपणे सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व आणि एनएसईचा पाठिंबा यामुळे ते क्रांती घडवून आणेल आणि महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक टाळेल. आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी भांडवली बाजार महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणि नवीन, सभाव्य व विद्यमान गुंतवणूकदारांसाठी सिक्युरिटीज बाजारात शिक्षण व जागरूकता वाढविणे महत्वाचे आहे.

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

NATIONAL Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and

how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Hello Madras

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

Chennai, June 15 2023: National Stock Exchange of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of Understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

Chennai : National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of

people literate through the agreement made by NSE and Money Bee.

Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashish Kumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy.

As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

एनएसई ने महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट के साथ समझौता-पत्र पर हस्ताक्षर किया

बिजनेस रेमेडीज। नेशनल स्टॉक ऑफ इंडिया (एनएसई) ने हायर एंड टेक्निकल एजुकेशन डिपार्टमेंट (एचटीईडी), महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ त्रिपक्षीय समझौता-पत्र (एमओयू) पर हस्ताक्षर किए। इस समझौते का उद्देश्य पूंजी बाजार में निवेश के विभिन्न पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना है, निवेशकों को प्रासंगिक और व्यावहारिक ज्ञान प्रदान करना है, जिससे उन्हें निवेश के बारे में सोच-विचार कर निर्णय लेने में सक्षम बनाया जा सके।

महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा: 'वित्तीय साक्षरता आज समय की आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार एनएसई और मनी-बी द्वारा किए गए समझौते के जरिए लाखों लोगों को साक्षर बनाने की कोशिश करने जा रही है। महाराष्ट्र पहला राज्य है, जहाँ इस पहल के माध्यम से साइबर धोखाधड़ी से बचने, पोंजी



योजनाओं के बारे में जागरूकता पैदा करने और कैसे और कहां निवेश करना है, इसके बारे में मार्गदर्शन किया जाएगा। मैं एनएसई और मनी-बी इंस्टीट्यूट को इस पहल के लिए बधाई देता हूँ।'

एनएसई के प्रबंध निदेशक और मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री आशीष कुमार चौहान ने कहा: 'महाराष्ट्र सरकार और मनीबी संस्थान के साथ आज का समझौता ज्ञापन निवेशक जागरूकता और वित्तीय साक्षरता के प्रति हमारी प्रतिबद्धता का प्रतीक है। जैसा कि हम अपनी सहयोगी यात्रा शुरू करते हैं, हम बेहतर निर्णय लेने के लिए निवेशकों को प्रासंगिक जानकारी के साथ सशक्त और सुसज्जित करने

के लिए प्रतिबद्ध हैं।'

शिवानी दानी वारवरे, डायरेक्टर, मनी-बी इंस्टीट्यूट प्रा. लिमिटेड ने कहा: 'महाराष्ट्र इस तरह के ठोस तरीके से वित्तीय साक्षरता अभियान को सक्रिय रूप से शुरू करने वाला पहला राज्य बन गया है। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस जैसे नेतृत्व और एनएसई के समर्थन से, यह क्रांति लाएगा और महाराष्ट्र के नागरिकों को धोखा देने से रोकेगा।' पूंजी बाजार आर्थिक विकास को चलाने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं और नए, संभावित और मौजूदा निवेशकों के लिए प्रतिभूति बाजार में शिक्षा और जागरूकता को बढ़ावा देना महत्वपूर्ण है।

एनएसई ने महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट के साथ समझौता-पत्र पर हस्ताक्षर किया

■ जलतेदीप, जयपुर

नेशनल स्टॉक ऑफ इंडिया (एनएसई) ने हायर एंड टेक्निकल एजुकेशन डिपार्टमेंट (एचटीईडी), महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ त्रिपक्षीय समझौता-पत्र (एमओयू) पर हस्ताक्षर किए। इस समझौते का उद्देश्य पूंजी बाजार में निवेश के विभिन्न पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना है, निवेशकों को प्रासंगिक और व्यावहारिक ज्ञान प्रदान करना है, जिससे उन्हें निवेश के बारे में सोच-विचार कर निर्णय लेने में सक्षम बनाया जा सके। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस ने कहा: वित्तीय साक्षरता आज समय की आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार एनएसई और मनी-बी द्वारा किए गए समझौते के जरिए लाखों लोगों को साक्षर बनाने की कोशिश करने जा रही है।

The Public Side

Headline: NSE Government of Maharashtra and Money-B, Institute has signed MoU

एनएसई ने महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट के साथ समझौता-पत्र पर हस्ताक्षर किया

जयपुर (उदय टुडे)। नेशनल स्टॉक ऑफ इंडिया (एनएसई) ने आज हायर एंड टेक्निकल एजुकेशन डिपार्टमेंट (एचटीईडी), महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ त्रिपक्षीय समझौता-पत्र (एमओयू) पर हस्ताक्षर किए। इस समझौते का उद्देश्य पूंजी बाजार में निवेश के विभिन्न पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना है, निवेशकों को प्रासंगिक और व्यावहारिक ज्ञान प्रदान करना है, जिससे उन्हें निवेश के बारे में सोच-विचार कर निर्णय लेने में सक्षम बनाया जा सके। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ने कहा वित्तीय साक्षरता आज समय की आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार एनएसई और मनी-बी द्वारा किए गए समझौते के जरिए लाखों लोगों को साक्षर बनाने की कोशिश करने जा रही है। महाराष्ट्र पहला राज्य है, जहाँ इस पहल के माध्यम से साइबर धोखाधड़ी से बचने, पोजी योजनाओं के बारे में जागरूकता पैदा करने और कैसे और कहाँ निवेश करना है, इसके बारे में मार्गदर्शन किया जाएगा। मैं एनएसई और मनी-बी इंस्टीट्यूट को इस पहल के लिए बधाई देता हूँ। एनएसई के प्रबंध निदेशक और मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री आशीष कुमार चौहान ने कहा महाराष्ट्र सरकार और मनीबी संस्थान के साथ आज का समझौता ज्ञान निवेशक जागरूकता और वित्तीय साक्षरता के प्रति हमारी प्रतिबद्धता का प्रतीक है। जैसा कि हम अपनी सहयोगी यात्रा शुरू करते हैं, हम बेहतर निर्णय लेने के लिए निवेशकों को प्रासंगिक जानकारी के साथ सशक्त और सुसज्जित करने के लिए प्रतिबद्ध हैं। शिवानी दानी वाखरे, डायरेक्टर, मनी-बी इंस्टीट्यूट प्रा. लिमिटेड ने कहा महाराष्ट्र इस तरह के ठोस तरीके से वित्तीय साक्षरता अभियान को सक्रिय रूप से शुरू करने वाला पहला राज्य बन गया है। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस जैसे नेतृत्व और एनएसई के समर्थन से, यह क्रांति लाएगा और महाराष्ट्र के नागरिकों को धोखा देने से रोकेगा। पूंजी बाजार आर्थिक विकास को चलाने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं और नए, संभावित और मौजूदा निवेशकों के लिए प्रतिभूति बाजार में शिक्षा और जागरूकता को बढ़ावा देना महत्वपूर्ण है।

एनएसई ने महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट के साथ समझौता-पत्र पर हस्ताक्षर किया

● ठाणे / सबुरी टाइम्स

नेशनल स्टॉक ऑफ इंडिया (एनएसई) ने आज हायर एंड टेक्निकल एजुकेशन डिपार्टमेंट (एचटीईडी), महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ त्रिपक्षीय समझौता-पत्र (एमओयू) पर हस्ताक्षर किए। इस समझौते का उद्देश्य पूंजी बाजार में निवेश के विभिन्न पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना है, निवेशकों को प्रासंगिक और व्यावहारिक ज्ञान प्रदान करना है, जिससे उन्हें निवेश के बारे में सोच-विचार कर निर्णय लेने में सक्षम बनाया जा सके।

महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ने कहा: "वित्तीय साक्षरता आज समय की आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार एनएसई और मनी-बी द्वारा किए गए समझौते के जरिए लाखों लोगों को साक्षर बनाने की कोशिश करने जा रही है। महाराष्ट्र पहला राज्य है, जहाँ इस पहल के माध्यम से साइबर धोखाधड़ी से बचने, पॉजी योजनाओं के बारे में जागरूकता पैदा करने और कैसे और कहाँ निवेश करना है, इसके बारे में मार्गदर्शन किया जाएगा। मैं एनएसई और मनी-बी इंस्टीट्यूट को इस



पहल के लिए बधाई देता हूँ।

एनएसई के प्रबंध निदेशक और मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री आशीष कुमार चौहान ने कहा: "महाराष्ट्र सरकार और मनीबी संस्थान के साथ आज का समझौता ज्ञान निवेशक जागरूकता और वित्तीय साक्षरता के प्रति हमारी प्रतिबद्धता का प्रतीक है। जैसा कि हम अपनी सहयोगी यात्रा शुरू करते हैं, हम बेहतर निर्णय लेने के लिए निवेशकों को प्रासंगिक जानकारी के साथ सशक्त और सुसज्जित करने के लिए प्रतिबद्ध हैं।"

शिवानी दानी वाखरे, डायरेक्टर, मनी-बी इंस्टीट्यूट प्रा. लिमिटेड ने कहा: "महाराष्ट्र इस तरह के ठोस तरीके से वित्तीय साक्षरता अभियान को सक्रिय रूप से शुरू करने वाला पहला राज्य बन गया

है। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस जैसे नेतृत्व और एनएसई के समर्थन से, यह क्रांति लाएगा और महाराष्ट्र के नागरिकों को धोखा देने से रोकेंगा।"

पूंजी बाजार आर्थिक विकास को चलाने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं और नए, संभावित और मौजूदा निवेशकों के लिए प्रतिभूति बाजार में शिक्षा और जागरूकता को बढ़ावा देना महत्वपूर्ण है।

Shivner

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Money-B Institute

शिवनेर

गुरूवार, दि. १५ जून २०२३



एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी
इंस्टीट्यूट सोबत सामंजस्य करार

ठाणे : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत

म्हणाले, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.

एनएसईचा महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार

ठाणे: नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, “आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखो लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरणांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.

मनीबी इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका शिवानी दाणी-वाखरे म्हणाल्या “महाराष्ट्र हे अशा प्रकारे आर्थिक साक्षरता अभियान सक्रियपणे सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व आणि एनएसईचा पाठिंबा यामुळे ते क्रांती घडवून आणेल आणि महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक टळेल.

Headline: MoU between NSE, Government of Maharashtra and MoneyB Institute for investor awareness

3

રાજકોટ | ૧૫ જૂન | ૨૦૨૩ | ગુરુવાર

સમાચાર

રોકાણકાર જાગૃતિ માટે NSE, મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ વચ્ચે સમજૂતી કરાર



મુંબઈ તા.૧૪

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ ઓફ ઈન્ડિયા (એનએસઈ)એ હાયર એન્ડ ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ, મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડ સાથે એક ત્રિપક્ષી સમજૂતી કરાર કર્યો છે, જેનો હેતુ લોકોને મૂડીબજારમાં રોકાણ કરવા સંબંધિત વિવિધ પાસાં પ્રતિ જાગૃત કરવાનો છે. લોકો રોકાણ અંગેનો નિર્ણય યોગ્ય માહિતી અને જાણકારીના આધારે લઈ શકે એ માટે પ્રેક્ટિકલ જ્ઞાન પૂરું પાડવાનો હેતુ આ સમજૂતી કરારનો છે.

મુખ્ય પ્રધાન એકનાથ શિંદે, નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસ, હાયર ટેકનિકલ એન્ડ ટેકનિકલ એજ્યુકેશન પ્રધાન ચંદ્રકાંત પાટીલ, નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જના ચીફ

મેનેજર અમીષ પટેલ અને અન્ય અધિકારીઓની ઉપસ્થિતિમાં આ કરાર પર હસ્તાક્ષર કરવામાં આવ્યા હતા.

આ પ્રસંગે મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસે કહ્યું કે નાણાકીય સાક્ષરતા એ અત્યારના સમયની તાતી આવશ્યકતા છે. એનએસઈ અને મનીબી દ્વારા કરવામાં આવેલા કરાર મારફત લાખો લોકોસાક્ષર બનશે. આવી પહેલ કરનારું મહારાષ્ટ્ર સૌપ્રથમ રાજ્ય છે, જ્યાં લોકોને સાઈબર છેતરપિંડીથી, પોન્ઝી સ્કીમ્સથી કેમ બચવું અને ક્યાં કેવી રીતે રોકાણ કરવું એની માહિતી પૂરી પાડવામાં આવશે. આ પહેલ બદલ હું, એનએસઈ અને મનીબીને અભિનંદન આપું છું.

એનએસઈના એમડી અને

સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે કહ્યું કે મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ સાથે કરવામાં આવેલા આ સમજૂતી કરાર અમારી રોકાણકાર જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રતિની પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે આ સહયોગ સફર શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે યોગ્ય નિર્ણય કરવા આવશ્યક માહિતી પૂરી પાડવા કટિબદ્ધ છીએ.

મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ પ્રા. લિ.,નાં ડિરેક્ટ શિવાની દાની વાનખેરેએ કહ્યું કે આવા નક્કર રસ્તે નાણાકીય સાક્ષરતા ઝુંબેશ ચલાવનારું મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસની આગેવાની અને એનએસઈના ટેકા દ્વારા મહારાષ્ટ્રના નાગરિકો છેતરપિંડીથી બચી શકશે.

Bw Education

Headline: NSE Signs MoU With Government Of Maharashtra & Moneybee Institute

<https://bweducation.businessworld.in/article/NSE-Signs-MoU-With-Government-Of-Maharashtra-Moneybee-Institute-/15-06-2023-480627/>

National Stock of India (NSE) signed a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The

MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative.”

Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: “Today’s MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolises our commitment towards investor awareness and financial literacy.”

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE’s support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped.”

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Gujarati Mid Day

Headline: MoU between NSE, Government of Maharashtra and MoneyB Institute for investor awareness

<https://www.gujaratimidday.com/business-news/article/maharashtra-government-signs-mou-with-nse-and-moneybee-institute-investor-awareness-196924>

મુખ્ય પ્રધાન એકનાથ શિંદે, નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફણવડીસ, હાયર ટેક્નિકલ એન્ડ ટેક્નિકલ એજ્યુકેશન

પ્રધાન ચાંરકાંત નવ સ્ટોક એક્સચેન્જના ર અમીષ પટેલ અને અન્ય અધિકારીઓની પાટીલ, નશ ચીફ મેનેજ

ઉપસ્થિતમાં આ કરાર પર હસ્તાક્ષર કરવામાં આવ્યા હતા.

મુખ્ય પ્રધાન એકનાથ શિંદે, નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફણવડીસ, હાયર ટેક્નિકલ એન્ડ ટેક્નિકલ એજ્યુકેશન

પ્રધાન ચાંરકાંત નવ સ્ટોક એક્સચેન્જના ર અમીષ પટેલ અને અન્ય અધિકારીઓની પાટીલ, નશ ચીફ મેનેજ

ઉપસ્થિતમાં આ કરાર પર હસ્તાક્ષર કરવામાં આવ્યા હતા.

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ ઓફ ઇન્ડિયા (એનએસઈ)એ હાયર એન્ડ ટેક્નિકલ એજ્યુકેશન ટેક્નિકલ એજ્યુકેશન

મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ ઓફ ટેક્નિકલ એજ્યુકેશન સાથે એક નિષ્ણદી સમજૂતી કરાર કર્યો છે, જનો

હોતુ લોકોને મૂંઝવણમાં રોકાણ કરવા સાંબાંધિત નિષ્ણદી પાસા પ્રત જાગૃત કરવાનો છે. લોકો રોકાણ નિષ્ણદી

નિષ્ણદી યોગ્ય માન્યતા અને જાણકારીના આધારે લઈ શકે એ પાંચાનો હેતુ આ માટે પ્રેક્ટિકલ જ્ઞાન પસમજૂતી કરારનો છે.

મુખ્ય પ્રધાન એકનાથ શિંદે, નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફણવડીસ, હાયર ટેક્નિકલ એન્ડ ટેક્નિકલ એજ્યુકેશન

પ્રધાન ચાંરકાંત નવ સ્ટોક એક્સચેન્જના ર અમીષ પટેલ અને અન્ય અધિકારીઓની પાટીલ, નશ ચીફ મેનેજ

ઉપસ્થિતમાં આ કરાર પર હસ્તાક્ષર કરવામાં આવ્યા હતા.

આ પ્રસંગે મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્ય પ્રધાન દેવેન્દ્ર ફણવડીસે કહ્યું કે 'નાણાકીય સંક્રમણ એ અત્યારના સમયની તાત્કાલિક આવશ્યકતા છે. એનએસઈ અને મનીબી દ્વારા

કરવામાં આવેલા કરાર મારફત લાખો લોકો સંક્રમણ

બનશે. આવી પહેલ કરનાર મહારાષ્ટ્ર સૌપ્રથમ રાજ્ય છે, જ્યાં લોકોને સંક્રમણ છોટરૂપિથી, પોન્ની સુકીમ્સથી

કેમ બચવ અને ક્રેડિટ, કેવી રીતે રોકાણ કરવું એની માન્યતા પરી પાંચામાં આવશે.

આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબીને અભિનંદન આપ છું.'

એનએસઈનં એમિી અને સીઈઓ આશિષકુમંર યૌહાણે કહ્ કંે મહંરંર સરકંર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સંથે કરવંમં આવેલં આ સમજૂતી કરંર અમંરી રોકંણકંર જાગૃત અને નંણંકીય સંક્ષરતા પૂતની પ્રતબદ્ધતંન પ્રતીક છે. અમે આ સહયોગ સફર શરૂ કરી રહં છીએ ત્યંરં અમે યોગ્ય નંણથ કરવા આવશ્યક મંત્રતી પરી પંિવં કંટબદ્ધ છીએ.’

Nation Set

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<http://www.nationset.in/2023/06/nse-signs-mou-with-government-of.html>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt Ltd . The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said, “Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative.”

Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said, “Today’s MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making.”

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt Ltd said, “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE’s support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped.”

<https://www.sambadsafar.com/2023/06/14/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

ওয়েব ডেস্ক; ১৪ জুন: ন্যাশনাল স্টক অফ ইন্ডিং (NSE) মহারাষ্ট্র সরকারের উচ্চ ও কারাগরর রক্ষা রবভাগ (HTED), এবং মারনরব ইনস্টিটিউট প্রাইভেট লিমিটেডের সাথে একটি ঙ্গি-পক্ষী়ে সময াতা ঞ্চারক (এমওইউ) ঙ্গাক্ষর কযরযে। এই সময াতা ঞ্চারকর লক্ষ্য হল পুজবাজার রবরনয়োগর রবরভন্নরিক সম্পযক জনসাধারযের মযধ্য সমেতনতা ততরর করা, রবরনয়োগকারীযির প্রাসরিক এবং বাস্তব জ্ঞান প্রিান করা, যাযত তারা জ্ঞাত রবরনয়োগর রসদান্ত রনযত সক্ষম হ়ে।

মহারাষ্ট্রর উপ-মুখ্যমন্ত্রী ডিযবদ্র ফড়নবীস বযলযেন, “আরেক সাক্ষরতা আজ সমযের প্রযোজন। মহারাষ্ট্র সরকার এনএসই এবং মারনরব-এর েুটি র মাধ্যম লক্ষ লক্ষ মানুযযক সাক্ষর করার ডেংটা কযরত েযলযে। মহারাষ্ট্র প্রেমে রাজয হও়েে, এই উযিযাযগর মাধ্যম সাইবার জারল়োরত এড়াযত, পন্ডি রক্ষম এবং কীভাযব এবং ডকােেে রবরনয়োগ কযরত হযব ডস সম্পযক সমেতনতা ততরর কযরত রনযিরশত হযব। এই উযিযাযগর জনয আরম এনএসই এবং মারনরব ইনস্টিটিউটিক অরভনন্দন জানাই।”

আরশযকু মার ডোহান, MD এবং CEO, NSE বযলযেন, “মহারাষ্ট্র সরকার এবং মারনরব ইনস্টিটিউটর সাথে আজযকর সময াতা ঞ্চারকটি রবরনয়োগকারীযির সমেতনতা এবং আরেক সাক্ষরতার প্রত আমাযির প্ররতশ্ররতর প্রতীকা আমরা আমাযির সহযযারগতামূলক যািা শুরু করার সাথে সাথে, আমরা আরও ভাল রসদান্ত গ্রহযের জনয প্রাসরিক তেয রিয়ে রবরনয়োগকারীযির ক্ষমতানে এবং সজ্জিত করার প্ররতশ্ররতবদ্ধ।”

রশবানী িারন ও়েখাযর, রেযরক্টর মারনরব ইনস্টিটিউট প্রাইভেট লিমিটেডে বযলযেন, “মহারাষ্ট্রর প্রেমে রাজয হযে উযেযে যারা সন্ডি়েভাযব আরেক সাক্ষরতা প্রোর শুরু কযরযে। মহারাষ্ট্রর মুখ্যমন্ত্রী ডিযবদ্র ফড়নরবযশর মযতা ডনত্ব এবং এনএসই-এর সমেযন, এটি রবপ্লব আনযব এবং মহারাষ্ট্রর নাগররকযির প্রতাররত হণ্ডে ডেযক রক্ষা কযরব।”

Shubhabori

Headline: NSE signed MoU with Government of Maharashtra and Institute of Finance

<http://shubhabori.co.in/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

ওয়েব ডেস্ক; ১৪ জন: ন্যাশনাল স্টক অফ ইন্ডিং (NSE) মহারাষ্ট্র সরকারের উচ্চ ও কার্যগরর রক্ষা রবভাগ (HTED), এবং মারনরব ইনস্টিটিউট প্রাইভেট লিমিটেডের সাথে একটি ঙ্গি-পক্ষী ঙ্গে সময াতা ঞ্কারক (এমওইউ) ঙ্গাক্ষর কযরযে। এই সময াতা ঞ্কারকর লক্ষ্য হল পুজবাজার রবরনযোযগর রবরভন্নরিক সম্পযক জনসাধারযের মযধ্য সমেনতা ততরর করা, রবরনযোযকারীযির প্রাসরিক এবং বাস্তু ঙ্গান প্রিান করা, যাযত তারা ঙ্গাত রবরনযোযগর ঙ্গদ্বান্ত রনযত সক্ষম হ়ে।

মহারাষ্ট্রর উপ-মুখ্যমন্ত্রী ডিযবদ্র ফড়নবীস বযলযেন, “আরেক সাক্ষরতা আজ সমযের প্রযোজন। মহারাষ্ট্র সরকার এনএসই এবং মারনরব-এর ঙ্গে ঙ্গির মাধ্যম লক্ষ লক্ষ মানুযযক সাক্ষর করার ডেংটা কযরযে যলযে। মহারাষ্ট্র প্রেম রাজ্য হ়ে ঙ্গে, এই উযিযাযগর মাধ্যম সাইবার জারল়োরত এড়ায়ত, পন্ডি ঙ্গকম এবং কীভাযব এবং ডকাংে রবরনযোয কযরযত হযব ডস সম্পযক সমেনতা ততরর কযরযত রনযিরশত হযব। এই উযিযাযগর জনয আরম এনএসই এবং মারনরব ইনস্টিটিউটিক অরভনন্দন জানাই।”

আরশযকু মার ডোহান, MD এবং CEO, NSE বযলযেন, “মহারাষ্ট্র সরকার এবং মারনরব ইনস্টিটিউটির সাথে আজযকর সময াতা ঞ্কারকটি রবরনযোযকারীযির সমেনতা এবং আরেক সাক্ষরতার প্রত আমাযির প্ররতশ্ররতর প্রতীকা আমরা আমাযির সহযযারগতামূলক যািা শুরু করার সাথে সাথে, আমরা আরও ভাল রসদ্বান্ত গ্রহযের জনয প্রাসরিক তেয রিয়ে রবরনযোযকারীযির ক্ষমতােন এবং সজ্জিত করার প্ররতশ্ররতবদ্ধ।”

রশবানী িারন ঙ্গে ঙ্গাখাযর, রেষরক্টর মারনরব ইনস্টিটিউট প্রাইভেট লিমিটেডে বযলযেন, “মহারাষ্ট্রই প্রেম রাজ্য হ়ে উযেযে যারা ঙ্গি ঙ্গেভাযব আরেক সাক্ষরতা প্রোর শুরু কযরযে। মহারাষ্ট্রর মুখ্যমন্ত্রী ডিযবদ্র ফড়নরবযশর মযতা ডনত্ব এবং এনএসই-এর সমযন, এটি রবপ্লব আনযব এবং মহারাষ্ট্রর নাগররকযির প্রতাররত হ়ে ডেযক রক্ষা কযরয।”

<https://www.vision18bangla.com/2023/06/nse.html>

ওয়েব ডেস্ক; ১৪ জুন: ন্যাশনাল স্টক অফ ইন্ডিং (NSE) মহারাষ্ট্র সরকারের উচ্চ ও কাররগরর রক্ষা রবভাগ (HTED), এবং মারনরব ইনস্টিটিউট প্রাইভেট লিমিটেডের সাথে একটি ঙ্গি-পক্ষী়ে সময াতা ঞ্কারক (এমওইউ) ঙ্গাক্ষর কযরযে। এই সময াতা ঞ্কারকর লক্ষ্য হল প্াজবাজ্যর রবরনয়োগর রবরভন্ন রিক সম্পযক জনসাধারযের মযধয সযেতনতা ততরর করা, রবরনয়োগকারীযির প্রাসরিক এবং বাস্তব ঙ্গান প্রি়ান করা, যযত তারা ঙ্গাত রবরনয়োগর রসদান্ত রনযত সক্ষম হ়ে।

মহারাষ্ট্রর উপ-মুখ্যম্ী ডিযবন্দ্র ফড়নবীস বযলযেন, “আরেক সাক্ষরতা আজ সমযের প্রয়োজন। মহারাষ্ট্র সরকার এনএসই এবং মারন রব-এর েু। ি়ির মাধযম লক্ষ লক্ষ মানুষযক সাক্ষর করার ডেংটা করযত েযলযে। মহারাষ্ট্র প্রেম রাজয হও়েো়ে, এই উযিযাগর মাধযম সাইবার জারল়োরত এড়ায়ত, পন্ডি রক্ষম এবং কীভাযব এবং ডকােো়ে রবরনয়োগ করযত হযব ডস সম্পযক সযেতনতা ততরর করযত রনযিরশত হযব। এই উযিযাগর জনয আরম এনএসই এবং মারন রব ইনস্টিটিউটিক অরভনন্দন জানাই।”

আরশষকু মার ডেংগেয়ন, MD এবং CEO, NSE বযলযেন, “মহারাষ্ট্র সরকার এবং মারনরব ইনস্টিটিউটির সাথে আজযকর সময াতা ঞ্কারকটি রবরনয়োগকারীযির সযেতনতা এবং আরেক সাক্ষরতার প্রত আমাযির প্ররতশ্ররতর প্রতীকা আমরা আমাযির সহযযারগতামূলক যাি়া শুরু করার সাথে সাথে, আমরা আরও ভাল রসদান্ত গ্রহযের জনয প্রাসরিক তেয রিয়ে রবরনয়োগকারীযির ক্ষমত়েন এবং সড্গিত করার প্ররতশ্ররতবদ্ধ।”

রশবানী ি়ারন ও়েোখ্ায়র, রেযরক্টর মারনরব ইনস্টিটিউট প্রাইভেট লিমিটেডে বযলযেন, “মহারাষ্ট্ররই প্রেম রাজয হয়ে উযেযে যারা সন্ডি়েভাযব আরেক সাক্ষরতা প্রোর শুরু কযরযে। মহারাষ্ট্রর মুখ্যম্ী ডিযবন্দ্র ফড়নরবযশর মযতা ডনত্ব এবং এনএসই-এর সমেযন, এটি রবপ্লব আনযব এবং মহারাষ্ট্রর নাগররকযির প্রতাররত হও়ে ডেযক রক্ষা করযব।”

Our Nagpur

Headline: NSE Signs MoU With Maharashtra Government and Moneybee Institute to Empower Investors With Knowledge

<https://ournagpur.com/nse-signs-mou-with-maharashtra-government-and-moneybee-institute-to-empower-investors-with-knowledge/>

National Stock Exchange of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, and create awareness about Ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative.”

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: “Today’s MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making.”

Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute Pvt. Ltd. said: “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, and NSE’s support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped.”

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Web india

Headline: NSE, Maharashtra govt, Moneybee Institute ink MoU to launch investor awareness programmes

<https://news.webindia123.com/news/Articles/Business/20230614/4086356.html>

The National Stock of India (NSE) signed a tri-partite Memorandum of understanding (MoU) with the Higher and Technical Education Department (HTED) of Maharashtra, and Moneybee Institute, the stock exchange said in a release.

The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the capital markets and provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

NSE began operations in 1994 and is ranked as the largest stock exchange in India in terms of total and average daily turnover for equity shares every year since 1995, based on market regulator SEBI data.

"Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making," Ashishkumar Chauhan, MD and CEO, of NSE, was quoted as saying in the release.

Capital markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market to all investors.

"Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about Ponzi schemes and how and where to invest," Devendra Fadnavis, Deputy Chief Minister of Maharashtra. said and congratulated NSE and Money Bee Institute for the initiative.

Indians are increasingly entering into the investments arena, particularly stocks, in recent years. The rising number of new demat accounts suggests so.

"Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution and prevent citizens of Maharashtra from being duped," said Shivani Dani Wakhare, Director of Moneybee Institute. (ANI)

News Express

Headline: NSE Signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://www.newsexperts.in/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative.”

Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: “Today’s MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making.”

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE’s support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped.”

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Max Maharashtra

Headline: Economic literacy: Govt signs tripartite agreement with NSE and Money B for financial literacy

<https://www.maxmaharashtra.com/governance/for-economic-literacy-maharashtra-government-sign-contract-1226148>

राज्यातील सायबर गुन्हांना आळा घालण्यासाठी आण गुंतवणूक कशी करावी? यासंदर्भात आर्थिक साक्षरता वाढावी, म्हणून राज्य सरकारने आर्थिक साक्षरता वाढवणारा डिपक्षीय करार केला आहे. राज्यात वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी, शेअर बाजारातील गुंतवणूक कशी करावी? याबरबरच आर्थिक खबरदारी कशी घ्यावी? आण इसक्युररटी माके टबद्दल जागरुकता आण सुरक्षितता वाढवण्यासाठी राज्य सरकारने डिपक्षीय करार केले आहेत.

राज्य सरकार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आण मनी बी यांच्यात सद्दी अडतथीगृह येथे डिपक्षीय करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंिी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंिी देवेन्द्र फिणीस यांच्यासह उच्च व तंिडशक्षण मंिी चंद्दकांत पाटील, प्रधान सडचव आण मनी बीच्या संचालक डशवानी दाणी वखरे व NSE चे श्रीराम कृ ष्णन उपवनथत होते.

या डिपक्षीय कराराच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता अडियान राडवण्यात येणार हे. यासंदर्भात माडहतती देतांना उपमुख्यमंिी देवेन्द्र फिणीस म्हणाले, आर्थिक साक्षरता काळाची गरज आहे. य त्यामुळे या दृ्नीने लाखो लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे पडहले राज्य ठरणार आहे. यामध्ये सायबर फसवणूकीपासून वाचणे, पाझी योजनाबद्दल जागरुकता, गुंतवणूक कु ठे व कशी करायची? या संदर्भात मागडशन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने हा डिपक्षीय करार केलाची माडहतती राज्याचे उपमुख्यमंिी देवेन्द्र फिणीस यांनी डदली.

Gujarati Mail

Headline: NSE entered into MoUs with Government of Maharashtra and MoneyB Institute

<https://gujaratmail.in/news-detail/nse-entered-into-mous-with-government-of-maharashtra-and-moneyb-institute>

ટેકનોલોજી માટે જાણીતા ચીનમાં એક એવાં ગામ છે, જો હજારો વર્ષોથી દુરયાની વચ્ચે વસે છે. છેલ્લા 1300 વર્ષથી તરતી બોટ પર વસેલા આ ગામમાં 2000 થી વધુ ઘર રહે છે. આ ગામ ચીનના ફુજુ યન પ્રાંતમાં આવેલા નાંગાંગિ શહેરમાં આવેલું છે. આ ગામનું નામ ટાંકા છે, જ્યાં હજારો લોકો પેઢીઓથી પાણીમાં પોતાનું જીવન જીવી રહ્યા છે. આ ગામમાં સાંઈ આઠ હજારથી વધુ લોકોની વસ્તી રહે છે. ગામલોકોએ દુરયાની વચ્ચે તમામ પ્રકારની સગવડો ઉભી કરી છે. ટંકા ગામના લોકોની મુખ્ય આજીવિકા માછીમારી છે. ગામના લગભગ તમામ લોકો માછલી પકડીને પોતાનું ગજારાન ચલાવે છે. ગામમાં રહેતા લોકોએ માં પાણીમાં તરતા ઘરો જ બનાવ્યા નથી, પરંતુ લાકડાંમાંથી મોટા પ્લેટફોર્મ પણ બનાવ્યા છે.

Business Gujarat News

Head Line: NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute

<https://www.businessgujaratnews.com/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

NSE signs MoU with Government of Maharashtra and Moneybee Institute.

National Stock of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: “Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative.”

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: “Today’s MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making.”

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: “Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE’s support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped.”

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Business Gujarat

Head Line: NSE entered into MoUs with Government of Maharashtra and MoneyB Institute

<https://businessgujarat.in/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-moneybee-institute/>

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ (NSE) એ મહારાષ્ટ્ર સરકારના હાથર અને ટેકનિકલ એજ્યુકેશન

નિપાટમેન્ટ (HTED) અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડ સાથે નિપક્ષીય સમજૂતી (MOU) પર હસ્તાક્ષર કર્યા છે. એમઓયુનો હેતુ મૂળી બજારોમાં રોકાણના વૃદ્ધિ પાસા અગે લોકોમાં જાગૃત ફેલાવવાનો, રોકાણકારોને પ્રાસંગિક અને વ્યવહારુ જ્ઞાન પૂર પાડવાનો અને તેમને રોકાણના અનૌપચારિક નિણયો લેવા સક્ષમ બનાવવાનો છે. NSE અને મનીબી સાથેની સમજૂતી

ધારા મહારાષ્ટ્ર સરકાર લાખો લોકોને નાણાકીય રીતે સાક્ષર બનાવવાનો પ્રયત્ન કરશે. આ પહેલમાં જોડાનાર પ્રથમ રાજ્ય મહારાષ્ટ્રને સાંબર ફોડિ ટાળવા, પોન્ઝી સ્કીમ અગે જાગૃત ફેલાવવા અને ક્રૂં તથા કઈ રીતે રોકાણ કરવું તેનું માગદશન મળશે. NSEના એમિની અને સીઇઓ આનંદકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે, આજના એમઓયુ રોકાણકારોમાં જાગૃત અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યે અમારી પ્રતિબદ્ધિતાનું પ્રતીક છે. અમે અમારી સહયોગી શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે રોકાણકારોને સારી નિણય પ્રતિબદ્ધિ માટે રોકાણકારોને સક્ષમ અને સુસજ્જ કરવા પ્રતિબદ્ધ છીએ.

<https://maharashtralokmanch.com/2023/06/14/nse-entered-into-mou-with-government-of-maharashtra-and-moneyb-institute/>

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण डिविज (HTED) आण मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड (Moneybee Institute Pvt. Ltd.) यांच्या सोबत डिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केेली. फिंॉंिवली बाजारातील गुंतवणुकीच्या डवडवध पैलुंबद्दल लोकांमध्े जागरूकता इनमाण करणे, गुंतवणूकदारांना संबंढत आण व्यावहारक ङन प्दान करणे, त्यांना माडहतीपूण गुंतवणूक इनणय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उडद्द् आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंिीी ऋी. दे वेेंद्र फणिवीस याबाबत म्हणाले, “आडथक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आण मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखो लोकांना साक्षर करण्याचा प्त्त करणार आहे. महाराष्ट्र हे पाडहले राज्य असल्याने या उपकरांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पाडझी योजनांबाबत जागरूकता इनमाण करणे आण गुंतवणूक कशी व कु ठे करावी याबाबत मागडशन के ले जाणार आहे. या उपमासाठी मी एनएसई आण मनीबी इंस्टीट्यूटचे अडिनंदन करतो.”

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे व्यवथापकीय संचालक आण मुख्य कायकारी अडधकारी आडशषकु मार चौहान म्हणाले, “महाराष्ट्र सरकार आण मनीबी इंस्टीट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आडथक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्तीक आहे. आम्ही आमच्या सहिागीदारीच्या प्वासाला सुरुवात के ल्याने, गुंतवणूकदारांना सशक्त आण सुसज्ज करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आण चांगले इनणय घेण्यासाठी संबंढत माडहतीने सुसज्ज करू.”

मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड (Moneybee Institute Pvt. Ltd.) चे संचालका सुशी शिवानी दाणी वाखरे म्हणाले, “महाराष्ट्र हे अशा प्रकारे आडथक साक्षरता अडियान सडियपणे सुुरू करणारे पाडहले राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंिीी दे वेेंद्र फणिवीस यांच्यासारखे नेतृत्व आण एनएसईचा पाडठं बा यामुळे ते फिंॉंिवली बाजार महत्वपूण फिूडमका बजावतात आण नवीन, संिाव्य व डवडमान गुंतवणूकदारांसाठी ङसक्युरडटज बाजारात डशक्षण व जागरूकता वाडडवणे महत्वाचे आहे.

आडथक वाडडीस चालना दे ण्यासाठी फिंॉंिवली बाजार महत्वपूण फिूडमका बजावतात आण नवीन, संिाव्य व डवडमान गुंतवणूकदारांसाठी ङसक्युरडटज बाजारात डशक्षण व जागरूकता वाडडवणे महत्वाचे आहे.

CTN Press

Headline: TODAY'S CURRENT AFFAIRS & DAILY NEWS

<https://cevnews.in/2023/06/todays-current-affairs-daily-news-for-cev-members-15-06-2023/>

NSE, Maharashtra govt & Moneybee Institute sign MoU for investor-awareness programmes On 13th June 2023, the National Stock Exchange of India Limited (NSE) signed a tri-partie Memorandum of Understanding (MoU) with the Department of Higher and Technical Education, Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. to create awareness among the public about investing in the capital markets.

Maharashtra became the first state to actively initiate the financial literacy campaign under this MoU.

Note: Moneybee Institute has been engaged in training through online and offline sessions related to finance and investments since 2007.

एनएसईचा महाराष्ट्र शासन आणि मनीबी इन्स्टिट्यूटसोबत सामंजस्य करार

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने बुधवारी महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इन्स्टिट्यूट प्रा. लि. यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलूंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, असा उपक्रम

राबवणारे महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपक्रमाच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान म्हणाले, “महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इन्स्टिट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे.

Headline: NSE Signs MoU with Maharashtra Government and Moneybee Institute to empower investors with knowledge

NSE Signs MoU with Maharashtra Government and Moneybee Institute to empower investors with knowledge

By Chandrashekhar Hendve

National Stock Exchange of India (NSE) signed today a Tripartite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The

MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Min-

ister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided

to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's

CONTINUED ON PAGE...11

NSE SIGNS MOU WITH MAHARASHTRA...

CONTINUED FROM PAGE...5

MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative

journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate

the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार केला

मुंबई-नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलूंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र

फडणवीस याबाबत म्हणाले, द्विआर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपक्रमाच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्डी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही आमच्या सहभागीदारीच्या प्रवासाला सुरुवात केल्याने, गुंतवणूकदारांना सशक्त आणि सुसज्ज करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि चांगले निर्णय घेण्यासाठी संबंधित माहितीने सुसज्ज करू.

एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार केला

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, 'आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्डी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.'

नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, 'महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे.

एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार केला

छत्रपती संभाजीनगर : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्डी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.

Headline: NSE Signs MoU with Maharashtra Government and Moneybee Institute to Empower Investors with Knowledge

NSE Signs MoU with Maharashtra Government and Moneybee Institute to Empower Investors with Knowledge

Mumbai 15 June National Stock Exchange of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment

decisions.

Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for

this initiative."

Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said:

"Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors.

Panchavati Express

Headline: NSE along with state government and MoneyB Institute

एनएसई ने राज्य सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार

नाशिक : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलूंबद्दल लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, “आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपक्रमाच्या माध्यमातून सायबर फसवणूकटोळण्यासाठी पॉन्डी योजनांबाबत जागृकता निर्माण करणे आणि गुंतवणूक करी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.” □

नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, “महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूट सोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागृकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही आमच्या सहभागीदारीच्या प्रवासाला सुरुवात केल्याने, गुंतवणूकदारांना सशक्त आणि सुसज्ज करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि चांगले निर्णय घेण्यासाठी संबंधित माहितीने सुसज्ज करू.” □ मनीबी इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड चे संचालिका सुश्री शिवानी दाणी वाखरे म्हणाले, □ “महाराष्ट्र हे अशा प्रकारे आर्थिक साक्षरता अभियान सक्रियपणे सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व आणि एनएसईचा पाठिंबा यामुळे ते क्रांती घडवून आणेल आणि महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक टाकेल.” □ आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी भांडवली बाजार महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणि नवीन, संभाव्य व विद्यमान गुंतवणूकदारांसाठी सिक्युरिटीज बाजारात शिक्षण व जागृकता वाढविणे महत्वाचे आहे.

एनएसई का महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट के साथ समझौता

नई दिल्ली। नेशनल स्टॉक ऑफ इंडिया (एनएसई) ने हायर एंड टेक्निकल एजुकेशन डिपार्टमेंट (एचटीईडी), महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ त्रिपक्षीय समझौता-पत्र (एमओयू) पर हस्ताक्षर किए। इस समझौते का उद्देश्य पूंजी बाजार में निवेश के विभिन्न पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना है, निवेशकों को प्रासंगिक और व्यावहारिक ज्ञान प्रदान करना है,

जिससे उन्हें निवेश के बारे में सोच-विचार कर निर्णय लेने में सक्षम बनाया जा सके। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा, वित्तीय साक्षरता आज समय की आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार एनएसई और मनी-बी द्वारा किए गए समझौते के जरिए लाखों लोगों को साक्षर बनाने की कोशिश करने जा रही है। महाराष्ट्र पहला राज्य है, जहाँ इस पहल के माध्यम से साइबर धोखाधड़ी से बचने, पेंजी योजनाओं के

बारे में जागरूकता पैदा करने और कैसे और कहाँ निवेश करना है, इसके बारे में मार्गदर्शन किया जाएगा। मैं एनएसई और मनी-बी इंस्टीट्यूट को इस पहल के लिए बधाई देता हूँ। एनएसई के प्रबंध निदेशक और मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान ने कहा, महाराष्ट्र सरकार और मनीबी संस्थान के साथ आज का समझौता ज्ञापन निवेशक जागरूकता और वित्तीय साक्षरता के प्रति हमारी प्रतिबद्धता का प्रतीक है।

Vande Jaipur

Headline: NSE signs MoU with Government of Maharashtra and Money-B Institute

एनएसई ने महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट के साथ समझौता-पत्र पर हस्ताक्षर किया

■ वन्दे जयपुर, मुंबई

नेशनल स्टॉक ऑफ इंडिया (एनएसई) ने ह्यूमर एंड टेक्निकल एजुकेशन डिपार्टमेंट (एचटीईडी), महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ त्रिपक्षीय समझौता-पत्र (एमओयू) पर हस्ताक्षर किए। इस समझौते का उद्देश्य पूंजी बाजार में निवेश के विभिन्न पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना है, निवेशकों को प्रासंगिक और व्यावहारिक ज्ञान प्रदान करना है, जिससे उन्हें निवेश के बारे में सोच-विचार कर निर्णय लेने में सक्षम बनाया जा सके। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ने कहा: वित्तीय साक्षरता आज समय की आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार एनएसई और मनी-बी द्वारा किए गए समझौते के जरिए लाखों लोगों को साक्षर बनाने की कोशिश करने जा रही है। महाराष्ट्र पहला राज्य है, जहाँ इस पहल के माध्यम से साइबर भोखाधड़ी से बचने, पेंजी योजनाओं के बारे में जागरूकता पैदा करने और कैसे और कहाँ निवेश करना है, इसके बारे में मार्गदर्शन किया जाएगा। मैं एनएसई और मनी-बी इंस्टीट्यूट को इस पहल के लिए बधाई देता हूँ। एनएसई के प्रबंध निदेशक और मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री अरविंद कुमार चौहान ने कहा: महाराष्ट्र सरकार और मनी-बी संस्थान के साथ आज का समझौता ज्ञान निवेशक जागरूकता और वित्तीय साक्षरता के प्रति हमारी प्रतिबद्धता का प्रतीक है।

एनएसईचा मनीबी इंस्टीट्यूटसोबत करार

छत्रपती संभाजीनगर : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग व मनीबी इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित व व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले की, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, मनीबीच्या संचालिका सुश्री शिवानी दाणी वाखरे यांचीही उपस्थिती होती.

एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूट सोबत सामंजस्य करार केला

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलूंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, 'वृद्धार्षिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार

लाखां लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो. नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले,

એનએસઈએ મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ સાથે MoU કર્યા



નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ (NSE) એ આજે મહારાષ્ટ્ર સરકારનાં હાયર અને ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ (HTED) અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડ સાથે ત્રિપક્ષીય સમજૂતિ (MOU) પર હસ્તાક્ષર કર્યા છે. એમઓયુનો હેતુ મૂડી બજારોમાં રોકાણનાં વિવિધ પાસા અંગે લોકોમાં જાગૃતિ ફેલાવવાનો, રોકાણકારોને પ્રાસંગિક અને વ્યવહારુ જ્ઞાન પૂરું પાડવાનો અને તેમને રોકાણનાં અનૌપચારિક નિર્ણયો લેવા સક્ષમ બનાવવાનો છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસે જણાવ્યું હતું કે, “નાણાકીય સાક્ષરતા આજનાં સમયની તાતી જરૂરિયાત છે.

એનએસઈ અને મનીબી સાથેની સમજૂતિ દ્વારા મહારાષ્ટ્ર સરકાર લાખો લોકોને નાણાકીય રીતે સાક્ષર બનાવવાનો પ્રયત્ન કરશે. આ પહેલમાં જોડાનાર પ્રથમ રાજ્ય મહારાષ્ટ્રને સાઈબર ક્રીડ ટાળવા, પોન્ગી સ્કીમ અંગે જાગૃતિ ફેલાવવા અને ક્યાં તથા કઈ રીતે રોકાણ કરવું તેનું માર્ગદર્શન મળશે. આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટને અભિનંદન આપું છું.”

એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે,

“મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઈન્સ્ટિટ્યૂટ સાથે આજનાં એમઓયુ રોકાણકારોમાં જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યે અમારી પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે અમારી સહયાત્રા શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે રોકાણકારોને સારી નિર્ણય પ્રક્રિયા માટે રોકાણકારોને સશક્ત અને સુસજ્જ કરવા પ્રતિબદ્ધ છીએ.” મનીબી

ઈન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડના ડિરેક્ટર શિવાની દાણી વખારે એ જણાવ્યું હતું કે, “આટલી નક્કર રીતે નાણાકીય સાક્ષરતા ઝૂંબેશ સક્રિયતાથી શરૂ કરનાર મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસ જે વી લીડરશીપ અને એનએસઈનાં ટેકાની મદદથી અમે ક્રાંતિ લાવીશું અને મહારાષ્ટ્રનાં લોકોને છેતરાતા બચાવી શકીશું.”

આર્થિક વૃદ્ધિને આગળ ધપાવવામાં મૂડી બજારો મહત્વની ભૂમિકા ભજવે છે અને નવા, સંભવિત અને વર્તમાન રોકાણકારો માટે સિક્યોરિટીઝ માર્કેટમાં શિક્ષણ અને જાગૃતિને પ્રોત્સાહન આપવું મહત્વનું છે.

The Echo of India

Headline: NSE signs MoU with Maharashtra govt & Moneybee Institute

NSE signs MoU with Maharashtra govt & Moneybee Institute

EOI CORRESPONDENT

KOLKATA, JUNE 15/-/-/ National Stock of India (NSE) signed a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical knowledge to investors, enabling them to make informed investment decisions, sources informed.

Devendra Fadnis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative."

Ashish Kumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip investors with relevant information for better decision-making."

Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

Capital Markets play a crucial role in driving economic growth and it is important to promote education and awareness in the securities market for new, potential, and existing investors, sources said.

એનએસઈએ મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે MoU કર્યા

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ (દ્રજીઈ) એ આજે મહારાષ્ટ્ર સરકારનાં હાયર અને ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ (ડેઈઈઈ) અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડ સાથે ત્રિપક્ષીય સમજૂતિ (સે) પર હસ્તાક્ષર કર્યા છે. એમઓયુનો હેતુ મૂડી બજારોમાં રોકાણનાં વિવિધ પાસા અંગે લોકોમાં જાગૃતિ ફેલાવવાનો, રોકાણકારોને પ્રાસંગિક અને વ્યવહારુ જ્ઞાન પૂરું પાડવાનો અને તેમને રોકાણનાં અનૌપચારિક નિર્ણયો લેવા સક્ષમ બનાવવાનો છે.

મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસે જણાવ્યું હતું કે, “નાણાકીય સાક્ષરતા આજનાં સમયની તાતી જરૂરિયાત છે. એનએસઈ અને મનીબી સાથેની સમજૂતિ દ્વારા

મહારાષ્ટ્ર સરકાર લાખો લોકોને નાણાકીય રીતે સાક્ષર બનાવવાનો પ્રયત્ન કરશે. આ પહેલમાં જોડાનાર પ્રથમ રાજ્ય મહારાષ્ટ્રને સાઈબર ફોડ ટાળવા, પોન્ઝી સ્કીમ અંગે જાગૃતિ ફેલાવવા અને ક્યાં તથા કઈ રીતે રોકાણ કરવું તેનું માર્ગદર્શન મળશે. આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટને અભિનંદન આપું છું.”

એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે, “મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે આજનાં એમઓયુ રોકાણકારોમાં જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યે અમારી પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે અમારી સહયાત્રા શરૂ કરી રહ્યા છીએ

ત્યારે અમે રોકાણકારોને સારી નિર્ણય પ્રક્રિયા માટે રોકાણકારોને સશક્ત અને સુસજ્જ કરવા પ્રતિબદ્ધ છીએ.”

મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડના ડિરેક્ટર શિવાની દાણી વખારેએ જણાવ્યું હતું કે, “આટલી નક્કર રીતે નાણાકીય સાક્ષરતા ઝૂંબેશ સક્રિયતાથી શરૂ કરનાર મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસ જેવી લીડરશીપ અને એનએસઈનાં ટેકાની મદદથી અમે કાંતિ લાવીશું અને મહારાષ્ટ્રનાં લોકોને છેતરાતા બચાવી શકીશું.”

આર્થિક વૃદ્ધિને આગળ ધપાવવામાં મૂડી બજારો મહત્વની ભૂમિકા ભજવે છે અને નવા, સંભવિત અને વર્તમાન રોકાણકારો

एनएसई ने महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट के साथ समझौता-पत्र पर हस्ताक्षर किया

ठाणे (उत्तरशक्ति)। नेशनल स्टॉक ऑफ इंडिया (एनएसई) ने आज हायर एंड टेक्निकल एजुकेशन डिपार्टमेंट (एचटीईडी), महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ त्रिपक्षीय समझौता-पत्र (एमओयू) पर हस्ताक्षर किए। इस समझौते का उद्देश्य पूंजी बाजार में निवेश के विभिन्न पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना है, निवेशकों को प्रासंगिक और व्यावहारिक ज्ञान प्रदान करना है, जिससे उन्हें निवेश के बारे में सोच-विचार कर निर्णय लेने में सक्षम बनाया जा सके। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा वित्तीय साक्षरता आज समय की आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार एनएसई और मनी-बी द्वारा किए गए समझौते के जरिए लाखों लोगों को साक्षर बनाने की कोशिश करने जा रही है। महाराष्ट्र पहला राज्य है, जहाँ इस पहल के माध्यम से साइबर धोखाधड़ी से बचने, पेंजी योजनाओं के बारे में जागरूकता पैदा करने और कैसे और कहाँ निवेश करना है, इसके बारे में मार्गदर्शन किया जाएगा। मैं एनएसई और मनी-बी इंस्टीट्यूट को इस पहल के लिए बधाई देता हूँ। एनएसई के प्रबंध निदेशक और मुख्य कार्यकारी अधिकारी, आशीष कुमार चौहान ने कहा महाराष्ट्र सरकार और मनीबी संस्थान के साथ आज का समझौता ज्ञापन निवेशक जागरूकता और वित्तीय साक्षरता के प्रति हमारी प्रतिबद्धता का प्रतीक है। जैसा कि हम अपनी सहयोगी यात्रा शुरू करते हैं, हम बेहतर निर्णय लेने के लिए निवेशकों को प्रासंगिक जानकारी के साथ सशक्त और सुसज्जित करने के लिए प्रतिबद्ध हैं। शिवानी दानी वाखरे, डायरेक्टर, मनी-बी इंस्टीट्यूट प्रा. लिमिटेड ने कहा महाराष्ट्र इस तरह के ठोस तरीके से वित्तीय साक्षरता अभियान को सक्रिय रूप से शुरू करने वाला पहला राज्य बन गया है। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस जैसे नेतृत्व और एनएसई के समर्थन से, यह क्रांति लाएगा और महाराष्ट्र के नागरिकों को धोखा देने से रोकेगा।

<https://www.patrikajagat.com/2023/06/nse-signs-mou-with-government-of-maharashtra-and-money-bee-institute/>

मुंबई, 17 जून 2023 : नेशनल स्टॉक ऑफ इंडिया (एनएसई) ने आज हायर एंटी टेक्निकल एजुकेशन डिपार्टमेंट (एचटीडी), महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ द्विपक्षीय समझौता-पत्र (एमओयू) पर हस्ताक्षर डकए। इस समझौते का उद्देश्य पूंजी बाजार में इनवेश के इच्छिण पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना है, इनवेशकों को प्रासंगिक और व्यावहारिक ज्ञान प्रदान करना है, जिससे उन्हें इनवेश के बारे में सोच-डिवाकर डरण लेने में सक्षम बनाया जा सके।

महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्र फणिवीस ने कहा: “डक्तीय साक्षरता आज समय की आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार एनएसई और मनी-बी द्वारा डकए गए समझौते के जरूर लाखों लोगों को साक्षर बनाने की कोडश करने जा रही है। महाराष्ट्र पहला राज्य है, जहां इस पहल के माध्यम से साइबर धोखाधडी से बचने, पोजी योजनाओं के बारे में जागरूकता पैदा करने और कै से और कहाँ इनवेश करना है, इसके बारे में मागडशन डकया जाएगा। मैं एनएसई और मनी-बी इंस्टीट्यूट को इस पहल के लिए बधाई देता हूं।”

एनएसई के संबंध डनदेशक और मुख्य कायकारी अडधकारी, श्री आशीष कुमार चौहान ने कहा: “महाराष्ट्र सरकार और मनीबी संथथान के साथ आज का समझौता ज्ञापन डनवेशक जागरूकता और डक्तीय साक्षरता के प्रडत हमारी प्रडतबद्धता का प्रतीक है। जैसे डक हम अपनी सहयोगी याता शुरु कर रहे हैं, हम बेहतर डरण लेने के लिए डनवेशकों को प्रासंगिक जानकारी के साथ सशक्त और सुसज्जत करने के लिए प्रडतबद्ध हैं।”

डशवानी दानी वाखरे, डायरेक्टर, मनी-बी इंस्टीट्यूट प्रा. लिमिटेड ने कहा: “महाराष्ट्र इस तरह के ठोस तरीके से डक्तीय साक्षरता अभियान को सडिय रूप से शुरु करने वाला पहला राज्य बन गया है। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री, देवेन्द्र फणिवीस जैसे नेतृत्व और एनएसई के समथन से, यह डिंडत लागा और महाराष्ट्र के नागरकों को धोखा देने से रोके गा।”

पूंजी बाजार आर्थिक डवकास को चलाने में महत्वपूर्ण डिंडमका डनिते हैं और नए, संडडवत और मौजूदा डनवेशकों के लिए प्रडतडूडत बाजार में शिक्षा और जागरूकता को बढावा देने का महत्वपूर्ण है।

Active Times

Headline: NSE Signs Mou With Maharashtra Government And Moneybee Institute To Empower Investors With Knowledge

NSE SIGNS MOU WITH MAHARASHTRA GOVERNMENT AND MONEYBEE INSTITUTE TO EMPOWER INVESTORS WITH KNOWLEDGE

Thane : National Stock Exchange of India (NSE) signed today a Tri-partite Memorandum of understanding (MoU) with Higher and Technical Education department (HTED), Government of Maharashtra, and Moneybee Institute Pvt. Ltd. The MoU aims to create awareness amongst the public about the various aspects of investing in the Capital Markets, provide relevant and practical

knowledge to investors, enabling them to make informed investment decisions. Shri Devendra Fadnavis, Dy Chief Minister of Maharashtra said: "Financial literacy is the need of the hour today. Maharashtra Government is going to try to make lakhs of people literate through the agreement made by NSE and Money Bee. Maharashtra being the first state, through this initiative will be guided to avoid cyber fraud, create

awareness about ponzi schemes and how and where to invest. I congratulate NSE and Money Bee Institute for this initiative." Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE said: "Today's MoU with the Government of Maharashtra and Moneybee Institute symbolizes our commitment towards investor awareness and financial literacy. As we begin our collaborative journey, we commit to empower and equip

investors with relevant information for better decision-making." Shivani Dani Wakhare, Director Moneybee Institute Pvt. Ltd. said: "Maharashtra has become the first state to actively initiate the financial literacy campaign in such a concrete way. With leadership like Dy Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis and NSE's support, it will bring revolution & prevent citizens of Maharashtra from being duped."

एनएसई , महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट के बीच समझौता

मुंबई। नेशनल स्टॉक ऑफ इंडिया (एनएसई) ने आज हायर एंड टेक्निकल एजुकेशन डिपार्टमेंट (एचटीईडी), महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ त्रिपक्षीय समझौता-पत्र (एमओयू) पर हस्ताक्षर किए। इस समझौते का उद्देश्य पूंजी बाजार में निवेश के विभिन्न पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना है, निवेशकों को प्रासंगिक और व्यावहारिक ज्ञान प्रदान करना है, जिससे उन्हें निवेश के बारे में सोच-विचार कर निर्णय लेने में सक्षम बनाया जा सके। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा: वित्तीय साक्षरता आज समय की आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार एनएसई और मनी-बी द्वारा किए गए समझौते के जरिए लाखों लोगों को साक्षर बनाने की कोशिश करने जा रही है। महाराष्ट्र पहला राज्य है, जहां इस पहल के माध्यम



से साइबर धोखाधड़ी से बचने, पेंजी योजनाओं के बारे में जागरूकता पैदा करने और कैसे और कहां निवेश करना है, इसके बारे में मार्गदर्शन किया जाएगा। मैं एनएसई और मनी-बी इंस्टीट्यूट को इस पहल के लिए बधाई देता हूँ।" एनएसई के प्रबंध निदेशक और मुख्य कार्यकारी अधिकारी, आशीष कुमार चौहान ने कहा: महाराष्ट्र सरकार और मनीबी संस्थान के साथ आज का समझौता ज्ञापन निवेशक जागरूकता और वित्तीय साक्षरता के प्रति हमारी प्रतिबद्धता का प्रतीक है। जैसा कि हम अपनी सहयोगी यात्रा शुरू करते हैं।

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा महाराष्ट्र शासन आणि मनीबी इन्स्टिट्यूटसोबत सामंजस्य करार

नाशिक (प्रतिनिधी):- नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) ने नुकताच महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इन्स्टिट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान

करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई व मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या उपकरांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता

निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इन्स्टिट्यूटचे अभिनंदन करतो.

एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार केला

नाशिक विचार

नाशिक - नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलूंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरणांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही आमच्या सहभागीदारीच्या प्रवासाला सुरुवात केल्याने, गुंतवणूकदारांना सशक्त आणि सुसज्ज करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि चांगले निर्णय घेण्यासाठी संबंधित माहितीने सुसज्ज करू.

मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड चे संचालिका सुश्री शिवानी दाणी वाखरे म्हणाले, महाराष्ट्र हे अशा प्रकारे आर्थिक साक्षरता अभियान सक्रियपणे सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व आणि एनएसईचा पाठिंबा यामुळे ते क्रांती घडवून आणेल आणि महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक टाळेल. आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी भांडवली बाजार महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणि नवीन, संभाव्य व विद्यमान गुंतवणूकदारांसाठी सिक्युरिटीज बाजारात शिक्षण व जागरूकता वाढविणे महत्वाचे आहे.

Vande Jaipur

Headline: NSE signs MoU with Maharashtra Government and Money-B Institute
signed

एनएसई ने महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट के साथ समझौता-पत्र पर हस्ताक्षर किया

■ थाने जयपुर, मुंबई

नेशनल स्टॉक ऑफ इंडिया (एनएसई) ने हायर एंड टेक्निकल एजुकेशन डिपार्टमेंट (एचटीईडी), महाराष्ट्र सरकार और मनी-बी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड के साथ त्रिपक्षीय समझौता-पत्र (एमओयू) पर हस्ताक्षर किए। इस समझौते का उद्देश्य पूंजी बाजार में निवेश के विभिन्न पहलुओं के बारे में जनता के बीच जागरूकता पैदा करना है, निवेशकों को प्रासंगिक और व्यावहारिक ज्ञान प्रदान करना है, जिससे उन्हें निवेश के बारे में सोच-विचार कर निर्णय लेने में सक्षम बनाया जा सके। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ने कहा: वित्तीय साक्षरता आज समय की आवश्यकता है। महाराष्ट्र सरकार एनएसई और मनी-बी द्वारा किए गए समझौते के जरिए लाखों लोगों को साक्षर बनाने की कोशिश करने जा रही है। महाराष्ट्र पहला राज्य है, जहाँ इस पहल के माध्यम से सहस्रों भोखापट्टी से बचने, पोजी योजनाओं के बारे में जागरूकता फैला करने और कैसे और कहाँ निवेश करना है, इसके बारे में मार्गदर्शन किया जाएगा। मैं एनएसई और मनी-बी इंस्टीट्यूट को इस पहल के लिए बधाई देता हूँ। एनएसई के प्रबंध निदेशक और मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री आशीष कुमार चौहान ने कहा: महाराष्ट्र सरकार और मनी-बी संस्थान के साथ आज का समझौता ज्ञान निवेशक जागरूकता और वित्तीय साक्षरता के प्रति हमारी प्रतिबद्धता का प्रतीक है।

એનએસઈએ મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે MoU કર્યા



નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ (NSE) એ આજે મહારાષ્ટ્ર સરકારનાં હાયર અને ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ (HTED) અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડ સાથે ત્રિપક્ષીય સમજૂતિ (MOU) પર હસ્તાક્ષર કર્યા છે. એમઓયુનો હેતુ મૂડી બજારોમાં રોકાણનાં વિવિધ પાસા અંગે લોકોમાં જાગૃતિ ફેલાવવાનો, રોકાણકારોને પ્રાસંગિક અને વ્યવહારૂ જ્ઞાન પૂરું પાડવાનો અને તેમને રોકાણનાં અનોખા રીતે નિર્ણયો લેવા સક્ષમ બનાવવાનો છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસે જણાવ્યું હતું કે, “નાણાકીય સાક્ષરતા આજનાં સમયની તાતી જરૂરિયાત છે.

એનએસઈ અને મનીબી સાથેની સમજૂતિ દ્વારા મહારાષ્ટ્ર સરકાર લાખો લોકોને નાણાકીય રીતે સાક્ષર બનાવવાનો પ્રયત્ન કરશે. આ પહેલમાં જોડાનાર પ્રથમ રાજ્ય મહારાષ્ટ્રને સાઈબર ફ્રેડ ટાળવા, પોન્ઝી સ્કીમ અંગે જાગૃતિ ફેલાવવા અને ક્યાં તથા કઈ રીતે રોકાણ કરવું તેનું માર્ગદર્શન મળશે. આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટને અભિનંદન આપું છું.”

એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે,

“મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે આજનાં એમઓયુ રોકાણકારોમાં જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યે અમારી પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે અમારી સહયાત્રા શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે રોકાણકારોને સારી નિર્ણય પ્રક્રિયા માટે રોકાણકારોને સશક્ત અને સુસજ્જ કરવા પ્રતિબદ્ધ છીએ.” મનીબી

ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડના ડિરેક્ટર શિવાની દાણી વખારે એ જણાવ્યું હતું કે, “આટલી નક્કર રીતે નાણાકીય સાક્ષરતા ઝૂંબેશ સક્રિયતાથી શરૂ કરનાર મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસ જેવી લીડરશીપ અને એનએસઈનાં ટેકાની મદદથી અમે ક્રાંતિ લાવીશું અને મહારાષ્ટ્રનાં લોકોને છેતરાતા બચાવી શકીશું.”

આર્થિક વૃદ્ધિને આગળ ધપાવવામાં મૂડી બજારો મહત્વની ભૂમિકા ભજવે છે અને નવા, સંભવિત અને વર્તમાન રોકાણકારો માટે સિક્યોરિટીઝ માર્કેટમાં શિક્ષણ અને જાગૃતિને પ્રોત્સાહન આપવું મહત્વનું છે.

એનએસઈએ મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે MoU કર્યા

મુંબઈ, શુક્રવાર

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ (NSE) એ આજે મહારાષ્ટ્ર સરકારના હાયર અને ટેકનિકલ એજ્યુકેશન રિપાર્ટમેન્ટ (HIED) અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડ સાથે ત્રિપક્ષીય સમજૂતિ (MOU) પર હસ્તાક્ષર કર્યા છે. એમઓયુનો હેતુ મૂડી બજારોમાં રોકાણનાં વિવિધ પાસા અંગે લોકોમાં જાગૃતિ ફેલાવવાનો, રોકાણકારોને પ્રાસંગિક અને વ્યવહારૂ જ્ઞાન પૂરું પાડવાનો અને તેમને રોકાણનાં અર્નોપચારિક નિર્ણયો લેવા સક્ષમ બનાવવાનો છે.

મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસે



જણાવ્યું હતું કે, “નાણાકીય સાક્ષરતા આજનાં સમયની તાતી જરૂરિયાત છે. એનએસઈ અને મનીબી સાથેની સમજૂતિ દ્વારા મહારાષ્ટ્ર સરકાર લાખો લોકોને નાણાકીય રીતે સાક્ષર બનાવવાનો પ્રયત્ન કરશે. આ પહેલમાં જોડાનાર પ્રથમ રાજ્ય મહારાષ્ટ્રને સાર્થક ફોડ ટાળવા, પોન્જી સ્કીમ અંગે જાગૃતિ ફેલાવવા અને ક્યાં તથા કઈ રીતે રોકાણ કરવું તેનું માર્ગદર્શન મળશે. આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબી

ઇન્સ્ટિટ્યૂટને અભિનંદન આપું છું.” એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે, “મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે આજનાં એમઓયુ રોકાણકારોમાં જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યે અમારી પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે અમારી સહયાત્રા શરૂ કરી રહ્યા છીએ ત્યારે અમે રોકાણકારોને સારી નિર્ણય પ્રક્રિયા માટે રોકાણકારોને સશક્ત અને સુસજ્જ કરવા પ્રતિબદ્ધ છીએ.”

મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઇવેટ લિમિટેડના ડિરેક્ટર શિવાની દાણી વખારેએ જણાવ્યું હતું કે, “આટલી નક્કર રીતે નાણાકીય સાક્ષરતા ઝૂંબેશ સક્રિયતાથી શરૂ કરનાર મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસ જેવી લીડરશીપ અને એનએસઈનાં ટેકાની મદદથી અમે કાંતિ લાવીશું અને મહારાષ્ટ્રનાં લોકોને છેતરાતા બચાવી શકીશું.” આર્થિક વૃદ્ધિને આગળ ધપાવવામાં મૂડી બજારો મહત્વની ભૂમિકા ભજવે છે અને નવા, સંભવિત અને વર્તમાન રોકાણકારો માટે સિક્કોરિટીઝ માર્કેટમાં શિક્ષણ અને જાગૃતિને પ્રોત્સાહન આપવું મહત્વનું છે.

એનએસઈએ મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે MoU કર્યા

નેશનલ સ્ટોક એક્સચેન્જ (દ્રજીઈ) એ આજે મહારાષ્ટ્ર સરકારનાં હાયર અને ટેકનિકલ એજ્યુકેશન ડિપાર્ટમેન્ટ (ઝૂઈઈ) અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડ સાથે ત્રિપક્ષીય સમજૂતિ (ફે) પર હસ્તાક્ષર કર્યા છે. એમઓયુનો હેતુ મૂડી બજારોમાં રોકાણનાં વિવિધ પાસા અંગે લોકોમાં જાગૃતિ ફેલાવવાનો, રોકાણકારોને પ્રાસંગિક અને વ્યવહારુ જ્ઞાન પૂરું પાડવાનો અને તેમને રોકાણનાં અનૌપચારિક નિર્ણયો લેવા સક્ષમ બનાવવાનો છે.

મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસે જણાવ્યું હતું કે, “નાણાકીય સાક્ષરતા આજનાં સમયની તાતી જરૂરિયાત છે. એનએસઈ અને મનીબી સાથેની સમજૂતિ દ્વારા

મહારાષ્ટ્ર સરકાર લાખો લોકોને નાણાકીય રીતે સાક્ષર બનાવવાનો પ્રયત્ન કરશે. આ પહેલમાં જોડાનાર પ્રથમ રાજ્ય મહારાષ્ટ્રને સાઈબર ફોડ ટાળવા, પોન્ઝી સ્કીમ અંગે જાગૃતિ ફેલાવવા અને ક્યાં તથા કઈ રીતે રોકાણ કરવું તેનું માર્ગદર્શન મળશે. આ પહેલ બદલ હું એનએસઈ અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટને અભિનંદન આપું છું.”

એનએસઈના એમડી અને સીઈઓ આશિષકુમાર ચૌહાણે જણાવ્યું હતું કે, “મહારાષ્ટ્ર સરકાર અને મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ સાથે આજનાં એમઓયુ રોકાણકારોમાં જાગૃતિ અને નાણાકીય સાક્ષરતા પ્રત્યે અમારી પ્રતિબદ્ધતાનું પ્રતીક છે. અમે અમારી સહયાત્રા શરૂ કરી રહ્યા છીએ

ત્યારે અમે રોકાણકારોને સારી નિર્ણય પ્રક્રિયા માટે રોકાણકારોને સશક્ત અને સુસજ્જ કરવા પ્રતિબદ્ધ છીએ.”

મનીબી ઇન્સ્ટિટ્યૂટ પ્રાઈવેટ લિમિટેડના ડિરેક્ટર શિવાની દાણી વખારેએ જણાવ્યું હતું કે, “આટલી નક્કર રીતે નાણાકીય સાક્ષરતા ઝૂંબેશ સક્રિયતાથી શરૂ કરનાર મહારાષ્ટ્ર પ્રથમ રાજ્ય છે. મહારાષ્ટ્રના નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડનવીસ જેવી લીડરશીપ અને એનએસઈનાં ટેકાની મદદથી અમે કાંતિ લાવીશું અને મહારાષ્ટ્રનાં લોકોને છેતરાતા બચાવી શકીશું.”

આર્થિક વૃદ્ધિને આગળ ધપાવવામાં મૂડી બજારો મહત્વની ભૂમિકા ભજવે છે અને નવા, સંભવિત અને વર્તમાન રોકાણકારો